

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक ३० मार्च, २०१६ / चैत्र १०, १९३८ (शके)

- | | | |
|--|---|---------------------|
| (१) मुख्यमंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - १११

महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी मुंबईत कलिना, सांताक्रुझ अथवा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात स्वतंत्र इमारत बांधण्याबाबत

- (१) * १४९७९ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शासकीय सेवेत उमेदवारांची गुणवत्तेनुसार भरती होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय कामकाजाकरिता मुंबई शहरात स्वतंत्र इमारत बांधण्यात आलेली नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पुणे येथील यशदा प्रबोधिनी संस्थेच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी मुंबईत कलिना, सांताक्रुझ अथवा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात स्वतंत्र इमारत बांधण्याबाबत तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षाकरिता विभागनिहाय केंद्राची स्थापना करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेपासून आयोगाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही.

(३) महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयासाठी मुंबई येथे तयार इमारत किंवा शासकीय जागा उपलब्ध करून घेवून त्यानंतर त्याठिकाणी स्वतंत्र इमारत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कोठेही विभागीय केंद्र कार्यरत नाही अथवा असे विभागीय केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

आरे वसाहत (मुंबई) येथील आदिवासी पाड्यात पाणीपुरवठा करण्याबाबत

(२) * १४६८९ श्री.विजय उर्फ भाई गिरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.महादेव जानकर, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक ७३५२ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील आरे वसाहतीत २७ पाडे असून पाड्यांमध्ये ४ हजारांची लोकवस्ती आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या वसाहतीत आदिवासी पाड्यांमध्ये पाणी देण्यासाठी महापालिकेने रुपये २० कोटी खर्च करून नळ जोडणी देण्यात आली, परंतु नळ जोडणीला पाणी नसल्यामुळे पाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची बाब दिनांक ९ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यामुळे आदिवासी त्रस्त आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर पाड्यांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करणेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे अंशतः खरे आहे.

पाणी पुरवठा सुरु केलेल्या २० पाड्यांपैकी एक आदिवासी पाडा खुपच उंचावर असल्यामुळे तेथे पाणीपुरवठा करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तेथे महानगरपालिकेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

उर्वरित १९ आदिवासी पाड्यांमध्ये पाणी पुरवठा सुरु आहे.

(४) आरे वसाहत येथील २७ आदिवासी पाड्यांपैकी २० आदिवासी पाड्यांना जलजोडण्या देऊन पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तथापि, या २० पाड्यांपैकी एक आदिवासी पाडा खुपच उंचावर असल्यामुळे तेथे पाणी पुरवठा करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे तेथे महानगरपालिकेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

उर्वरित ७ आदिवासी पाड्यांत पाणी पुरवठा सुरु झालेला नसून त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे :-

- ३ पाड्यांच्या ठिकाणी चित्रनगरी व २ पाड्यांच्या ठिकाणी फोर्स-वन यांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पाणीपुरवठा करण्यात येईल.
- एक आदिवासी पाड्याला जलजोडणीसाठी परवानगी प्रपत्र देण्यात आले आहे.

तसेच एक आदिवासी पाड्याकडून जलजोडणीसाठी अर्ज प्राप्त झालेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या स्वच्छता, सुरक्षा आणि शाळांमधील विद्युत साधने व उपकरणे बदलण्याच्या निविदा प्रक्रियेबाबत

(३) * १५४४५ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांचे हाऊसकिपींगचे काम खाजगीकरणातून करण्यात येत असून याकरिता सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षांकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेकेंतर्गत सर्व शाळा इमारतींची स्वच्छता, सुरक्षा आणि शाळांमधील विद्युत साधने व उपकरणे बदलण्यासाठी पुन्हा नव्याने मागविलेल्या निविदांमध्येही कंत्राटदारांचे संगनमत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांच्या निविदांची निवड करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या निविदा महानगरपालिकेने अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा ८० ते ९० टक्के जादा दराने असलेल्या या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून सदर निविदा प्रक्रिया रद्द करून निविदा प्रक्रिया हाताळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या तीन क्षेत्रांसाठी तीन वेगवेगळे कंत्राटदार लघुत्तम देकारदार म्हणून निश्चित झाले आहेत.

(४) हे खरे नाही.

या निविदा महानगरपालिकेने अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा ८० ते ९० टक्के जादा दराने प्राप्त झाल्या नाहीत.

महानगरपालिकेने निविदा मागवितांना सन २०१२-१५ च्या करारातील सन २०१४-१५ च्या दराच्या ५ टक्के अधिक दराने अंदाजित रक्कम निश्चित केली होती.

परंतु, देकारदारांनी दर देताना, शासनाने नव्याने जारी केलेल्या किमान वेतनाच्या अधिसूचनेनुसार दर सादर केले. कारण निविदेतील अटी/शर्तीनुसार कंत्राटदाराने किमान वेतन देणे बंधनकारक होते.

यामुळे, देकारदाराने सादर केलेले दर हे जुन्या अंदाजकापेक्षा ७० ते ७२ टक्क्याने अधिक असले तरी सन २०१५ च्या नवीन अधिसूचनेनुसार केलेल्या अंदाजापेक्षा १ ते २ टक्क्याने कमीच आहेत.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील मिहान प्रकल्पाचे काम संध गतीने सुरु असल्याबाबत

(४) * १६२०९ श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विदर्भाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या व लाखो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या मिहान प्रकल्पाचे काम गत १२ वर्षांपासून अत्यंत संध गतीने सुरु आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील प्रकल्पासाठी शासनाने किती हेक्टर जमीन संपादित केली आहे,
- (३) असल्यास, मिहान प्रकल्पामध्ये जमिनी ताब्यात घेऊनही उद्योग उभारण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांना "टर्मिनेशन" नोटीस बजावण्याचा निर्णय शासनाने माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने किती कंपन्यांना जानेवारी, २०१६ पर्यंत "टर्मिनेशन" नोटीस दिल्या आहेत,
- (५) तसेच, सदर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना वाढीव आर्थिक मोबदला देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे.

- (२) मिहान प्रकल्पासाठी शासनाने २९६२.२८ हेक्टर जमीन संपादित केली आहे.
- (३) होय.
- (४) २३ कंपन्यांना "टर्मिनेशन" नोटीस बजावण्यात आली आहे.
- (५) उद्योजकांनी लवकरात लवकर कामे सुरु करण्याच्या दृष्टीने उद्योजकांना प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यासाठी मार्केटींग सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या कंपन्यांचे बांधकाम विषयक नियोजन समजून घेवून त्यांना मुदतवाढ देण्याची देखील तजवीज करण्यात आली आहे.

(६) मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या विचारात घेवून सदर मागण्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय दि.१२.१०.२०१५ अन्वये योजना मंजूर करण्यात आली आहे.

भूसंपादनापोटी वाढीव मावेजा रक्कम विषयक प्रकरणे तातडीने निकाली काढता यावीत म्हणून दोन जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून प्रकल्पग्रस्तांना सर्व बाबीवरील देय रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी योजनेमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी होत असल्याबाबत

(५) * १५५७७ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.सतेज उर्फ बंटी पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रात सार्वजनिक वाहतुक, वीज, रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या विविध योजनांचा समावेश होतो, स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी एस.पी.व्ही. ही विशेष कंपनी स्थापन करून त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केल्याचे माहे डिसेंबर, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्मार्ट सिटी योजनेमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे व लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी होणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, स्मार्ट सिटी योजनेमध्ये अनेक महानगरपालिकांमध्ये एस.पी.व्ही. स्थापण्यास विरोध दर्शविला आहे व तशा उपसूचनाही त्या त्या महानगरपालिकांनी मंजूर केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, एस.पी.व्ही. स्थापन करणे ही अट ऐच्छिक ठेवण्यासाठी शासन केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे काय,

(५) असल्यास, स्मार्ट सिटी योजनेतील त्रुटी दूर करण्याकरिता व योजना सुरळीत चालण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्थापन होणाऱ्या विशेष उद्देश वाहनाच्या (एस.पी.व्ही.) संचालक मंडळात सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व आहे. यामध्ये महानगरपालिकेतील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, राज्य शासनाचे प्रतिनिधी, केंद्र शासनाचे प्रतिनिधी, स्वतंत्र संचालक यांचे प्रतिनिधीत्व असणार आहे.

(३) हे अंशतः खरे आहे.

नवी मुंबई महानगरपालिका यांनी विशेष उद्देश वाहनास (एस.पी.व्ही.) विरोध केला आहे. इतर महानगरपालिका यांनी विशेष उद्देश वाहनास (एस.पी.व्ही.) गठीत करण्याचा प्रस्ताव काही उपसूचनांसह मंजूर केला आहे.

(४) व (५) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विशेष उद्देश वाहन (एस.पी.व्ही.) ची स्थापना करणे आवश्यक आहे. सदरच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुणे व सोलापूर मध्ये विशेष उद्देश वाहन (एस.पी.व्ही.) ची स्थापना करण्यात येणार आहे. उक्त दोन विशेष उद्देश वाहन (एस.पी.व्ही.) मध्ये महानगरपालिका, स्थानिक प्रतिनिधी, केंद्र शासन व राज्य शासनाचे प्रतिनिधी यांना शासन निर्णय व दिनांक १४ मार्च, २०१६ अन्वये प्रतिनिधीत्व देण्यात आलेले आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

वाळकेश्वर (मुंबई) येथील मलबार हिल विभागातील २२०, जयकिसान निवास या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(६) * १४७८५ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाळकेश्वर (मुंबई) येथील मलबार हिल विभागातील २२० जयकिसान निवास, प्लॉट नं.२१४ ई-प्रभाग येथील श्री.श्रॉफ यांच्या मालकीची इमारत मेसर्स लेयर प्रायव्हेट लिमिटेड या विकासकाने म्हाडा अधिकारी व मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बोगस भाडेकरू रहिवाशी त्या इमारतीत राहत असल्याचे दर्शवून त्यांच्या नावाच्या बोगस भाडेपावत्या सादर करून शासनाची व तेथील रहिवाश्यांची फसवणूक केल्याचे माहे डिसेंबर, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर वसाहतीतील सदनिकाधारकांना ७५० चौ.फूटाची सदनिका देणे बंधनकारक असताना १२०० चौरस फूटांच्या सदनिका दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व सदर विकासक व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) भूकर पाहणी क्र.११४ (भाग), मलबार हिल विभाग, येथील २२०, "जयकिसान निवास", वाळकेश्वर रोड, मुंबई या मालमत्तेच्या पुनर्विकासामध्ये मूळ ९ भाडेकरू/रहिवाशी असतांना विकासकाने सादर केलेली ४८ भाडेकरू/रहिवाशी यांची यादी तत्कालिन उपअभियंता, डी-१ विभाग, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यांनी प्रमाणित केल्याची बाब डिसेंबर, २००७ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या निदर्शनास आली आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा मंजूर नकाशानुसार सदर पुनर्विकासित इमारतीत २२५ ते ७५० चौ.फुट पर्यंतच्या सदनिका बांधण्यात आल्या असून इमारतीस दिनांक २२.१०.२०१० च्या पत्रान्वये भोगवटा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सदनिकांमध्ये अंतर्गत बदल केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे अनधिकृत बांधकामाची खातरजमा करून महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५३(७) अंतर्गत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी भाडेकरू पात्रतेसंदर्भात म्हाडाच्या स्तरावर चौकशी केल्यानंतर ४८ भाडेकरू/रहिवाशांऐवजी ९ भाडेकरू/रहिवाशी यांना ग्राह्य धरून शासनाच्या निदेशांच्या अनुषंगाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास प्राप्त होणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रफळाची गणना करून विकासकाकडून रु.१८.६९ कोटी इतकी रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी भाडेकरू/रहिवाशांच्या पात्रता निश्चितीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या तत्कालिन उपअभियंता यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार दिनांक १.७.२०१० ते ३०.६.२०१२ या दोन वर्षांच्या कालावधीची १ वेतनवाढ कायमस्वरूपी सेवा संपेपर्यंत रोखून ठेवण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मोरा (ता.उरण, जि.रायगड) येथील सागरी किनारपट्टी
हद्दीत डिझेलची तस्करी होत असल्याबाबत

(७) * १५५६८ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोरा (ता.उरण, जि.रायगड) येथील सागरी किनारपट्टी हद्दीत डिझेलची तस्करी होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त परिसरात समुद्रात रात्रीच्या वेळी जेएनपीटी बंदरातून येणारे जहाज, बार्ज मधून डिझेलची तस्करी केली जात असून नेव्हीच्या जहाजातून ही अशा पध्दतीने तस्करी होत असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली असून या प्रकरणी कारवाई केल्यानंतर डिझेल तस्करीतील चार आरोपींना ताब्यात घेतले असून तदनंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) सदर घटना जानेवारी, २०१६ च्या दरम्यान घडलेली नसून ऑगस्ट, २०१५ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या हद्दीत निदर्शनास आली आहे. याबाबत पोलीस स्टेशन मोरा सागरी येथे गु.र.क्र. ८/२०१५ भा.द.वि. कलम ३७९, २८५, ३४ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) अधिनियम, २००६ चे कलम ३, ७ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेव्हीच्या जहाजातून अशा पध्दतीने तस्करी होत असल्याबाबत आढळून आलेले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महानगरपालिकांच्या अनुदानात कपात करण्याच्या
शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत

(८) * १५३३५ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती दिप्ती चवधरी, अॅड.निरंजन डावखरे, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) स्थानिक संस्था कर (एलबीटी) चे अपेक्षित उत्पन्न मिळविण्यास हलगर्जीपणा करणा-या महापालिकांचे अनुदान वाढवून काटेकोर नियोजन करून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळविणा-या ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड इत्यादी महापालिकांच्या अनुदानात कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, असा निर्णय घेण्याची कारणे काय आहेत,

(३) तसेच, कमी केलेले अनुदान पूर्ववत करून देण्याची विनंती ठाण्याचे महापौर श्री.संजय मोरे यांनी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त महानगरपालिकांच्या अनुदान कपातीमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) उक्त अनुदान पूर्ववत करण्यात येणार आहे काय,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

- शासनाने दिनांक १ ऑगस्ट, २०१५ पासून ५० कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापा-यांना स्थानिक संस्था करातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे महानगरपालिकांच्या उत्पन्नामध्ये येणारी तूट भरून काढण्यासाठी शासनाकडून महानगरपालिकांना सहायक अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

- सहायक अनुदानाची परिगणना करताना महानगरपालिकेचे मागील ५ वर्षातील जकातीचे अथवा स्थानिक संस्था करापासूनचे सर्वोच्च उत्पन्न आधारभूत मानून त्यावर ८% वाढ देवून सन २०१५-१६ साठीचे प्रत्येक महानगरपालिकेस देय होणारे अनुदान निश्चित केले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) वरील भाग-१ प्रमाणे निश्चित केलेल्या अनुदानातून संबंधित महानगरपालिकांना ५० कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापा-यांकडून प्राप्त होणारे संभाव्य उत्पन्न व १% अतिरिक्त मुद्रांक शुल्कापोटी प्राप्त होणारे उत्पन्न वजा करून महानगरपालिकांना सहायक अनुदाने देण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील बेकायदा बांधकामे उभारणा-या आणि अग्निप्रतिबंधक उपायाकडे दुर्लक्ष करणा-या हॉटेलांविरुद्ध कारवाई करण्याबाबत

(९) * १४७८० श्री.संजय दत्त, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.अनिल परब : तारांकित प्रश्न क्रमांक १४०२५ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विकास नियंत्रण नियम-३८ (९) अंतर्गत बेसमेंटच्या व्यावसायिक वापराला बंदी असतानाही छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी हॉटेल द लीला, सहार, ललित, ग्रॅण्ड मराठा, हयात, ली.मरेडिअन ही पंचतारांकित हॉटेल्स शासनाची परवानगी न घेता अवैधपणे सदर जागेचा स्पा, सलून, जीम, बिझनेस सेंटर यासाठी वापर करित असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन कार्यवाहीची मागणी केल्यानंतर महापालिकेमार्फत फक्त मोजक्याच हॉटेलवर कारवाई करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदरची हॉटेल्स विमानतळाशेजारी असून तेथे अनेक देशी, परदेशी पर्यटक वास्तव्यास असतात व भविष्यात बेसमेंटमध्ये आगीसारख्या घटना घडल्यास मोठी जिवीतहानी होऊ नये यासाठी शासनाने कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सुरक्षेसाठी पदपथावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने ठोठावलेला सात कोटी रुपयांचा दंड भरण्याबाबत कुलाब्यातील ताजमहल हॉटेल सात वर्षांपासून टाळाटाळ करित आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हॉटेल द लिला, सहार, ललित, ग्रॅन्ड मराठा, हयात हॉटेल ली मरेडियन या पंचतारांकित हॉटेल्सच्या आस्थापनांच्या बेसमेंटमध्ये स्पा सलून, जीम, बिजनेस सेंटर कार्यरत असल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई मनपा अधिनियमाच्या कलम ४८८ अन्वये कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीत उपरोक्त ६ हॉटेल्सपैकी हॉटेल लि. मेरेडियनच्या (हिलटन) बेसमेंटमध्ये हॉटेलने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यातील निर्देशित वापरात बदल करून सलून, स्टाफ कॅन्टीन आणि कार्यालय सुरु केले असल्याचे निदर्शनास आले.

(२) व (३) हे खरे नाही.

हॉटेल द लीला, सहार, ललीत, ग्रॅन्ड मराठा, हयात, हॉटेल ली मेरेडियन या पंचतारांकित हॉटेल संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आली होती.

सदर चौकशी ६ हॉटेल्सपैकी हॉटेल ली मरेडियन (हिलटन) बेसमेंटमध्ये हॉटेलने, महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यातील निर्देशित वापरात बदल करून सलून, स्टाफ कॅन्टीन आणि कार्यालय सुरु केले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे महापालिकेमार्फत सदर हॉटेल आस्थापनावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(१) नुसार कार्यवाही करण्यात आली होती.

तथापि, तदनंतर सदर हॉटेलच्या बेसमेंटमधील सदर वापर महापालिकेने पूर्वीच नियमित केला असल्याचे आढळून आल्यामुळे या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात आली नाही.

विमानतळाच्या परिसरातील पंचतारांकित हॉटेलची तपासणी करून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबंधित पाच हॉटेल्सनी मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या नोटीशीच्या अनुषंगाने अग्नि सुरक्षेसंदर्भात सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडून इमारतीमधील अग्नि सुरक्षा यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (बी-फॉर्म) सादर केले आहेत.

(४) होय, हे खरे आहे.

(५) हॉटेल ताजमहाल पॅलेस सभोवताली रस्ते पदपथावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठेवण्यात आलेल्या बॅरीकेड्स व कुंड्यांसाठी आकारण्यात आलेले शुल्क भरणा करून घेण्यासाठी व पदपथ पादचाऱ्यांच्या रहदारीकरिता खुला करण्याबाबत मे.ताजमहाल हॉटेल यांना महापालिकेमार्फत वेळोवेळी लेखी कळविण्यात आले आहे.

सदर बाब संवेदनशील असल्याने महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त, मुंबई यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करून सदर ठिकाणी काय सुरक्षा व्यवस्था ठेवावी किंवा काढून टाकावी याबाबत निर्णय घेण्यात येईल.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील सहयाद्री रुग्णालयाच्या गलथान कारभाराबाबत

(१०) * १५१०२ श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती स्मिता वाघ, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील सहयाद्री रुग्णालयात शवगृहात ठेवण्यात आलेल्या दोन मृतदेहांची अदलाबदल सदर रुग्णालय प्रशासनाने केल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डेंगू रोगावर उपचारासाठी दिनांक ७ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दाखल केलेल्या गौरी वेडे पाटील यांना उपचाराअंती सव्वासात लाखाचे बील देवून आर्थिक लूट केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या रुग्णालयातूनच औषधे विकत घेण्याचे बंधन नसल्याबाबतचे फलक लावण्याची नोटीस दोन महिन्यापूर्वी महापालिकेने रुग्णालयाला दिली असूनही त्याचे पालन रुग्णालय प्रशासन करत नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, रुग्णालयाच्या या गलथान कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असल्याने उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

सहयात्री हॉस्पिटल येथे माहे जानेवारी, २०१६ मध्ये शवागृहात ठेवण्यात आलेल्या मृतदेहांची अदलाबदल झालेली नाही.

(२) रुग्ण गौरी वेडेपाटील यांच्या सहयात्री हॉस्पिटलमधील वैद्यकीय उपचारापोटी आलेल्या बिलाची एकूण रक्कम रुपये ७,२६,०९७/- इतकी आहे.

मधुमेही रुग्ण गौरी वेडेपाटील वय ३० वर्षे, या संजीवन हॉस्पिटलमधून उपचार घेवून देखील बऱ्या होत नसल्याने, अतिशय नाजूक व गंभीर परिस्थितीत सहयात्री हॉस्पिटलमध्ये दिनांक ७.१२.२०१५ रोजी डॅंग्यू हिमोरेजिक फिव्हर विथ हेपॅटिक फेल्युअर या गुंतागुंतीच्या आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाल्या.

सदर रुग्ण सहयात्री हॉस्पिटलमध्ये अनुक्रमे अतिदक्षता विभाग, निम अतिदक्षता विभाग, सेमी प्रायव्हेट खोली असे एकूण १७ दिवस उपचार घेत होत्या.

रुग्णास देण्यात आलेल्या औषधापोटी एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत आकारली नसून, खरेदी केलेल्या औषधांवर १०% इतकी सवलत दिली आहे. सदर आजारावरील उपचार खर्चिक स्वरूपाचे असतात, ही वस्तुस्थिती आहे.

(३) व (४) नाही.

रुग्णास लागणारी औषधे हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमधून घेण्याची सक्ती करण्यात येत नसल्याबाबतचा माहिती फलक सहयात्री हॉस्पिटल प्रशासनाकडून दोन महिन्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सेवा सुरु करण्याबाबत

(११) * १४९३९ श्री.जयवंतराव जाधव : तारांकित प्रश्न क्रमांक ९३३८ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे दिड वर्षांपासून विमानतळाची सुसज्ज इमारत तयार असूनही माहे जानेवारी, २०१५ पर्यंत प्रवाशी सेवा सुरु झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विमान कंपन्यांची सेवा शुल्क माफीची मागणी शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे सदर विमानतळावरील विमानांचे उड्डाण रखडले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सेवा सुरु करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२), (३) व (४) कंपनीचे मागणीनुसार वॉच अवर चार्जेस मध्ये ९० टक्के पर्यंत सुट देण्याची तयारी विमानतळाची मालकी असलेल्या हिंदुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेडने संबंधित विमान कंपनीला कळविली असून हिंदुस्थान एअरॉनॉटिक्स लिमिटेड संबंधित कंपनीकडे विमानसेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा करित आहे.

पुणे शहरात मिळकत कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकित असल्याबाबत

(१२) * १५७२७ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.रामराव वडकुते, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात कोट्यवधी रुपयांची मिळकत कराची थकबाकी मोबाईल टॉवर आयटी कंपन्यांकडे थकित असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेत ४ हजार मिळकतीची नोंद नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले, तदनुसार मिळकत कराची थकबाकी प्रलंबित ठेवण्यास व चार हजार मिळकतीची नोंद न ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

मोबाईल टॉवर व आय.टी. कंपन्यांकडून सुमारे रुपये १०९.३१ कोटी इतकी चालू मागणी असून, रुपये १२०.९१ कोटी इतकी मिळकत कराची रक्कम थकीत आहे. आजपर्यंत रुपये २६२.७७ कोटी रक्कम जमा केलेली आहे.

(२) पुणे महानगरपालिकेच्या कर विभागाच्या नोंदीनुसार २२४९ टॉवर कार्यरत असून, त्यापैकी १६१ मोबाईल टॉवर्सला कमेन्समेंट सर्टिफिकेट प्राप्त आहे. उर्वरित मोबाईल टॉवर्स मंजूरीच्या प्रतिकेत आहे.

कर आकारणी विभागामार्फत १८५७ मोबाईल टॉवर्सची कर आकारणी पूर्ण करण्यात आली आहे. २३९ मोबाईल टॉवर्स कंपन्यांनी कर आकारणी अमान्य केल्याने, त्याची सुनावणी सुरु आहे. उर्वरित एकूण १५३ प्रकरणाची कर आकारणीसाठी आवश्यक ते करारनामे व कागदपत्रे कंपनीने न दिल्यामुळे कर आकारणी करणे अडचणीचे होत आहे. तथापि, १५३ करारनामे प्राप्त करून घेऊन कर आकारणी करण्याची कार्यवाही सुरु आहे.

आय.टी. कंपन्यांकडून भोगवटा पत्रानुसार कर आकारणी केलेली आहे.

(३) कर आकारणी न झालेल्या मोबाईल टॉवरची कर आकारणी व कर संकलनासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत कर आकारणीची व कर संकलनाची कार्यवाही चालू आहे.

पुणे शहरातील मोबाईल कंपन्यांनी महानगरपालिकेविरुद्ध मा. उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायालयात दावे दाखल केलेले असून, या प्रकरणी दिलेल्या निर्णयामध्ये महानगरपालिका मोबाईल टॉवर्सवर कर आकारणी करू शकतात तथापि, कर संकलनाबाबत कोणत्याही प्रकारची सक्तीची (Coercive Action) कारवाईचा अवलंब करू नये असे आदेश दिल्यामुळे थकीत बाकी वसुली करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत वसूल करावयाची रक्कम मोठी असल्याने, ती वसूल होण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे.

आय.टी. कंपन्यांकडून कराची थकबाकी रुपये २.३८ कोटी असून, त्याची वसुली सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

लोकप्रतिनिधीसोबत समन्वयाच्या बैठका न घेणाऱ्या

पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत

(१३) * १५०४४ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक ११७९३ ला दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय रहावा यासाठी काढलेल्या परिपत्रकाचा अनादर करून लोकप्रतिनिधीशी बैठक टाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी श्री.अनंत रोकडे व श्रीमती नियती ठक्कर यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सन २०१५-१६ मध्ये वा त्यादरम्यान पोलीस महासंचालक व उपसचिव (विशेष), गृह विभाग, मुंबई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासन आदेशाचे पालन न करता मनमानी कारभार करणाऱ्या वरील दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, याबाबत थोडक्यात माहिती काय आहे,

(४) नसल्यास, दोषींना पाठीशी घालण्यासाठी शासन स्तरावरून वेळ काढू धोरण राबविण्यात येत आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सन २०१४ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पोलीस भरती, सैन्य भरती, सण, उत्सव कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व इतर कामात व्यस्त असल्याने तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सदर बैठका घेता आलेल्या नाहीत. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्या हे परभणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचे फोनवर व भेटी घेऊन सतत संपर्कात राहत असत तसेच विधानसभा निवडणुका झाल्यावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची त्यांनी अनौपचारिक बैठक बोलावली होती. त्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याकरीता त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली होती. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीशी ते सतत संपर्कात राहत असत. व त्यांच्याशी वेळोवेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्ना विषयी चर्चा करित असत. यात मुद्दाम टाळाटाळीचे धोरण

अवलंबिले नाही. तसेच परभणी पोलीस दलातर्फे दि. १९.०८.२०१५ व दि. २८.१२.२०१५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले होते. सदर बैठकीस एकही लोकप्रतिनिधी हजर राहिले नाहीत. तसेच सन २०१६ चा लोकप्रतिनिधींच्या बैठकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिका क्षेत्राकरिता
पोलीस आयुक्तालयाची स्थापना करणेबाबत**

(१४) * १४६०० डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२७६७ ला दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक २ जून, २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्रस्ताव तपासून फेरसादर करण्याबाबत पोलीस महासंचालक यांना कळविण्यात आलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस महासंचालक यांचेकडून मालेगांव येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे काय,

(३) असल्यास, या प्रस्तावाचे अनुषंगाने कोणता निर्णय घेण्यात आला व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, मालेगांव शहराचा वाढता विस्तार, प्रचंड लोकसंख्या, संवेदनशिलता तसेच महापालिका स्थापन होऊन झालेला चौदा वर्षांचा कालावधी या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाची सिध्द होत असलेली आवश्यकता विचारात घेता ही कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) मालेगांव (जि.नाशिक) येथे पोलीस आयुक्तालय स्थापन करणेबाबतचा फेरप्रस्ताव पोलीस महासंचालकाकडून शासनास प्राप्त झालेला नाही. सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील इमारतीचा पुनर्विकास करताना भाडेकरूंच्या संमतीपत्राची गरज नसल्याची अशी नियमावलीत दुरुस्ती करण्यात आल्याबाबत

(१५) * १५१२४ श्री.कपिल पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.हेमंत टकले, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील इमारतीचा पुनर्विकास करत असताना विकासकांना असंख्य परवाने मिळविण्याचा त्रास होतो हा त्रास वाचविण्यासाठी महानगरपालिकेने शासनाच्या धोरणानुसार परवाने मिळण्याची प्रक्रिया शिथिल करणारी नविन नियमावली दिनांक २९ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास जाहीर केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, परवान्यांची संख्या कमी करताना भाडेकरूंच्या संमतीपत्राची गरज नाही असे बदल या नियमावलीत करण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास त्याची कारणे काय आहेत,

(४) भाडेकरूंच्या संमतीपत्राची गरज असताना सुध्दा नियमात बदल केल्यावर भाडेकरूंचे अन्याय होणार असल्यामुळे हा बदल करू नये याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या इमारत परवानगीची प्रक्रिया सहज सुलभ होण्याच्या दृष्टीने दिनांक २९.१२.२०१५ रोजी परिपत्रक निर्गमित केलेले असून नवीन कोणतीही नियमावली केलेली नाही.

(२) विकास नियंत्रण नियमावली, १९९१ मधील तरतूदीनुसार ३३(५), ३३(७), ३३(९) अन्वये होणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाकरिता विद्यमान सदनिकाधारकांचे संमतीपत्र इमारत प्रस्ताव मंजूरीकरिता घेण्यात येते.

(३) लागू नाही.

(४) भाडेकरूंच्या संमतीबाबत बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ मध्ये ज्या तरतूदी आहेत, त्यामध्ये शासनाने कोणताही बदल मंजूर केलेला नसल्याने त्या लागू रहाणार आहेत.

**चौदाव्या वित्त आयोगाकडून प्राप्त निधीचे नगरविकास
विभागाने मुदतीत वितरण न केल्याबाबत**

(१६) * १४७५६ आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाला केंद्र शासनाद्वारे चौदाव्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त होऊन देखील त्याचे नगरविकास विभागाने मुदतीत वितरण न केल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे रुपये ५,८२,९६,०६२ एवढ्या व्याजाची रक्कम महापालिका आणि नगरपालिकांना द्यावी लागली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. १४ व्या वित्त आयोगाचा निधी विहित मुदतीत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे वितरणासाठी सुपूर्द करण्यात आला होता.

- (२)
 - प्रचलित पध्दतीनुसार केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान नगर परिषद संचालनालयामार्फत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाते.
 - राज्यातील ३४० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वित्त आयोगाचे अनुदान जमा करण्यासाठी, स्वतंत्र बँक खाती उघडून त्याचा तपशील प्राप्त करून घेण्यामध्ये काही काळ गेला.
 - सदर तपशील प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषद संचालनालयाने वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त अनुदानाची रक्कम संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बँक खात्यात जमा केली.

सदर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी जो अधिकचा कालावधी लागला त्यासाठी रु.५,८२,९६,०६२/- इतकी व्याजाची रक्कम संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अदा करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात विविध दाखले मुदतीत देण्याच्या निर्णयाबाबत

(१७) * १५७२९ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.विक्रम काळे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जन्म, मृत्यू, ज्येष्ठ नागरिक यांसह विविध ४६ दाखले किंवा प्रमाणपत्रे ठराविक मुदतीत देण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबतची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली आहे,

(३) असल्यास, दाखला किंवा प्रमाणपत्र देण्यास विलंब लागल्यास संबंधित अधिकाऱ्यावर तसेच कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ मधील कलम ४ अनुसार सार्वजनिक प्राधिकरणाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्याने नियत कालमर्यादेच्या आत पात्र व्यक्तीला लोकसेवा देणे बंधनकारक आहे, हे खरे आहे.

(२) सदर अधिनियम हा दिनांक २८ एप्रिल, २०१५ पासून अंमलात आला आहे.

(३) सदर अधिनियमाच्या कलम १० अनुसार पदनिर्देशित अधिकाऱ्यावर किमान रुपये पाचशे ते कमाल रुपये पाच हजार इतकी शास्ती लावण्याची तरतूद असून कलम १२ अनुसार वारंवार कसुरी करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर वर्तणूक व शिस्तभंगविषयक नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे.

**मुंबई उपनगरात तिवारांच्या झाडांची तोड करून भराव टाकून
करण्यात येत असलेल्या बेकायदा बांधकामाबाबत**

(१८) * १६२३० प्रा.जोगेन्द्र कवाडे, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील चारकोप, साईधाम, सेक्टर ८, मुलुंड, बोरिवली तसेच खाडी लगतची उपनगरे येथील परिसरात बेकायदा बांधकाम करण्यासाठी भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणावर तिवारांची तोड करून भराव टाकला जात असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त ठिकाणी पोलीस, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करित असल्याने भूमाफियांचे भराव टाकून बेकायदा झोपड्या बांधण्याचे काम सुरु आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून भूमाफियांविरुद्ध कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सदर बाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व, पी/ उत्तर, आर/ दक्षिण या विभाग कार्यालयात तक्रार प्राप्त झाली आहे.

(२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/दक्षिण विभागातील लक्ष्मीनगर, चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथील न.भू.क्र.४ चारकोप येथील भूखंड हा शासनाच्या मालकीचा आहे. रिट याचिका क्रमांक ३२४६/२००४ मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा येथील शासकीय जमिनीवरील कांदळवनाचे क्षेत्र हे संरक्षित वने म्हणून विविध अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आले असून कांदळवने परिसरापासून ५० मिटर अंतरापर्यंत कोणतीही भरणी वा बांधकाम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत याबाबत पंतनगर पोलीस ठाणे, घाटकोपर (पु.) येथे दि. ०६.११.२०१५ रोजी गु.नों.क्र.१९९/२०१५ कलम १५ (१) पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये मे.आर्यमान डेव्हलपर्स यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या भूभागावरती अनधिकृतपणे भराव टाकून कच्ची व पक्की बांधकामे उभारण्याचे प्रकार यापूर्वी वारंवार निदर्शनास आलेले आहेत. त्यावर महानगरपालिकेतर्फे उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) बोरीवली व विभागीय अधिकारी (कांदळवने) या विभागाच्या सहकार्याने संयुक्तपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे व यास जबाबदार असणाऱ्या कसूरदार व्यक्तीविरुद्ध एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत नोटीसा बजावून कारवाई करण्यात आलेली आहे.

जानेवारी, २०१६ मध्ये या भूभागावर पुन्हा अनधिकृत बांधकामे झाले असल्याचे निदर्शनास आले त्यावर तातडीने कार्यवाही करून दिनांक ११.०१.२०१६ रोजी एकूण ६० कच्ची बांधकामे निष्कासीत करण्यात आली. परंतू रहिवाश्यांचा तीव्र विरोध यामुळे पुढील कारवाई नाईलाजास्तव स्थगित करण्यात आली. तथापि, दिनांक २०.०१.२०१६ रोजी अतिरिक्त पोलीसबळ वापरून उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) बोरीवली व विभागीय वन अधिकारी (कांदळवन संवर्धन घटक) यांच्या खात्यासमवेत संयुक्त कारवाई करून १४८ निवासी, ४५ कच्ची व २ अनिवासी एकूण १९५ अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आली तसेच अनधिकृत भराव व बांधकामे यास जबाबदार असणाऱ्या एकूण १५ व्यक्तीविरुद्ध एम.आर.टी.पी. कलम ५२ (४३) अंतर्गत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून विलेपार्ले येथे महानगर दंडाधिकारी न्यायालयात यापूर्वीच खटले दाखल करण्यात आले आहेत. सदर ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत भरणीस प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने टेहळणीसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच त्या क्षेत्रात मातीचे व रॅबिटचे ट्रक जावू नये यासाठी महानगरपालिकेतर्फे मोठी चर खणण्यात आली आहे.

सदर भूभाग कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त राहण्याच्या दृष्टीने या कांदळवन क्षेत्राभोवती कुंपन घालण्याबाबतची कार्यवाही विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

गोरेगाव पश्चिमेकडील सिध्दार्थ नगरातील पत्रावाला
चाळीच्या पुनर्विकासात गैरव्यवहार झाल्याबाबत

(१९) * १४८५८ श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोरेगाव पश्चिमेकडील सिध्दार्थ नगरातील पत्रावाला चाळीच्या पुनर्विकासात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरिता शासनाने एक सदस्यीय समिती नेमली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या समितीने शासनाला आपला अहवाल सादर केला आहे काय,
- (३) असल्यास, या अहवालाचे स्वरूप काय आहे,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून या अहवालानुसार विकासकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांनी त्यांच्या दिनांक ३१.१२.२०१५ च्या पत्रान्वये गोरेगाव (मुंबई) येथील ४० एकर जागेवरील सिध्दार्थनगर (पत्रा चाळ) येथील पुनर्विकासाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

(२) प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांनी त्यांच्या स्तरावर म्हाडा अधिकाऱ्यांशी बैठक घेतली असून योजनेतील आवश्यक माहिती सादर करण्याची सूचना त्या बैठकीत देण्यात आली आहे. सदरहू प्रकरणी अंतिम निष्कर्ष काढण्यास काही कालावधी लागणार असल्याने मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचेकडून अहवाल सादर करण्याकरीता १ महिन्याचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या समस्यांबाबत

(२०) * १५३६१ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या कचरा गाडीवर कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करणा-या युनुस अहमद शेख या कंत्राटी सफाई कामगाराचा दिनांक ८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कंत्राटी सफाई कामगारांना महापालिकेमार्फत कोणत्याही प्रकारच्या आरोग्य विषयक सुविधा (हॅण्डग्लोव्हज, मास्क, गमबूट, टॉवेल इत्यादी साहित्य) पुरविण्यात येत नसल्यामुळेच सदरचा मृत्यू झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन न देता कमी पगारावर राबवुन घेत असल्याच्या तक्रारी कर्मचारी संघटनांमार्फत महापालिका प्रशासनाकडे केलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, साधारणतः २७०० कंत्राटी सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा आदेश मा.औद्योगिक न्यायालयाने दिलेले असताना सुध्दा त्याची अंमलबजावणी केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, कंत्राटी कामगारांच्या मासिक वेतनातुन नियमितरित्या भविष्य निर्वाह निधी कपात केला जात असुन सुध्दा तो निर्वाह निधी खात्यावर जमा होत नसल्याने कामगारांना कोणतेही संरक्षण मिळत नाही, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करित नसून, सफाई कामगारांना हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, गमबूट, साबण, टॉवेल इत्यादी सुरक्षा साधने महापालिकेमार्फत वेळोवेळी पुरविली जातात.

(३) कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन न देता कमी पगारावर राबवून घेत असल्याच्या तक्रारी कर्मचारी संघटनांमार्फत महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत हे खरे आहे.

तथापि, सेवाभावी संस्थेच्या सेवकांना महापालिकेमार्फत किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन अदा करण्यात येते.

(४) औद्योगिक न्यायालयाने २७०० सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक / सभासदांना महापालिकेत सामावून घेण्याबाबत आदेश दिले आहेत.

तथापि, औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र. ११५१९/२०१४ प्रलंबित आहे.

सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेमार्फत पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल.

(५) व (६) हे खरे नाही.

केंद्र शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या वेतन सुधारणेनुसार किमान वेतन व त्यावर ४६% लेवी देण्याबाबत महापालिकेच्या स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झाली आहे.

सदर लेवीमध्ये भविष्य निर्वाह निधी १२% सानुग्रह अनुदान ८.३३ % , सुरक्षित साधने ४%, उपदान ४%, रजेचे रोखीकरण ६%, किरकोळ रजा १%, कामगार विमा ४%, प्रशासकीय खर्च ५% व किरकोळ खर्च १.६७% असे एकूण ४६% लेवी महापालिकेमार्फत अधिदान करण्यात येते.

कंत्राटदार/सेवाभावी संस्थेने त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या सभासद / कंत्राटदार कामगारांचे भविष्य निर्वाह निधी अंशदान व कामगार विमा अंशदान, संबंधित संस्थेमार्फत त्या- त्या प्राधिकरणाकडे जमा करणे आवश्यक आहे.

सदर अंशदान रक्कम जमा केल्यानंतर त्याबाबतची प्रतिपुर्तता महापालिकेमार्फत कंत्राटदार/ सेवाभावी संस्थेस करण्यात येते.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात नवीन कारागृहे उभारण्याबाबत

(२१) * १५१९८ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ५३ तुरुंगात त्यांच्या क्षमतेपेक्षा २० टक्के कैदी जास्त असून या कारागृहांची दुरवस्था झालेली असल्यामुळे शासनाने कारागृहांच्या संख्येत वाढ करण्याबाबत विचार करावा, त्याशिवाय कैदी व न्यायाधीन कैद्यांना स्वतंत्र कारागृहात ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे आखावीत असे आदेश मा.उच्च न्यायालयाने दिनांक १ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्या सुमारास एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी शासनास दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील सहा मध्यवर्ती कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी ठेवल्या जात असल्याचे दिनांक १४ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात महिला कैद्यांचे प्रमाण जास्त असल्याने महिला कैद्यांची वाढ लक्षात घेता महिला कारागृह वाढविण्याची शासनाची योजना आहे काय,

(४) असल्यास, चंद्रपूर जिल्ह्यात खुले कारागृह बांधण्याचा शासनाचा प्रस्ताव होता, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यात नवीन कारागृहे उभारण्यासंदर्भात व तेथे किमान पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) हे अंशतः खरे आहे.

राज्यात ६ मध्यवर्ती कारागृहे नसून ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. दिनांक ३१ जानेवारी, २०१६ रोजीची स्थिती विचारात घेता, ९ मध्यवर्ती कारागृहातील अधिकृत बंदीक्षमता १४८४१ इतकी असताना त्या कारागृहांमध्ये प्रत्यक्षात २०३२५ इतके बंदी आहे. म्हणजेच अधिकृत बंदी क्षमतेपेक्षा १३७ टक्के अधिक बंदी दाखल आहेत.

(३) अकोला येथे महिला कारागृह तसेच लातूर व ठाणे येथील कारागृहात महिला बंद्यांसाठी स्वतंत्र विभाग नव्याने चालू करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ठाणे कारागृहातील अतिरिक्त महिला बंद्यांना भायखळा कारागृहाकडे वर्ग करणेची कार्यवाही चालू आहे.

(४) चंद्रपूर जिल्ह्यात खुले कारागृह बांधण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

(५) राज्यातील कारागृहातील वाढीव बंदी संख्या विचारात घेता, सदर बंद्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

१. नागपूर विभागांतर्गत वाशिम/गडचिरोली या ठिकाणी नवीन कारागृहे कार्यान्वित करण्यात आली असून, गोंदिया जिल्हा येथे वर्ग-२ दर्जाचे कारागृह बांधण्याचे प्रस्तावित आहे.
२. औरंगाबाद विभागांतर्गत लातूर, जालना, नंदूरबार येथे नवीन जिल्हा कारागृह कार्यान्वित करण्यात आली आहेत.
३. मुंबई विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, सदर कारागृह कार्यान्वित करण्याची कार्यवाही चालू आहे. ठाणे येथे महिलांसाठी स्वतंत्र विभाग चालू करण्यात आला आहे. मुंबई शहरात नवीन कारागृह बांधण्यासाठी जागेचा शोध घेण्यात येत आहे. कल्याण कारागृहाचा दर्जा बदलून मध्यवर्ती कारागृह करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
४. पुणे विभागांतर्गत अहमदनगर जिल्हा कारागृहाकरीता अतिरिक्त जागा प्राप्त करून घेण्यात आली असून, तेथे कारागृह इमारत बांधण्याची कार्यवाही चालू आहे. सोलापूर येथे जी+१ अतिरिक्त बॅरेक बांधण्यात आल्या असून त्या कार्यान्वित करण्यात येत आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये अतिरिक्त ८ बॅरेकचे बांधकाम चालू आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

येवला (जि.नाशिक) तालुक्यातील काशीकापडी समाजाच्या महिलेला
जातपंचायतीने बहिष्कृत केल्याबाबत

(२२) * १४६५८ डॉ.(श्रीमती) नीलम गोळे, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) येवला अखिल भारतीय काशीकापडी समाजातील ९ जात पंचाविरुद्ध येवला (जि.नाशिक) शहर पोलिस ठाण्यात दि.२.१.२०१६ रोजी वा त्यासुमारास गुन्हे नोंदविले आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी तपास करण्यात आला आहे काय,
- (३) तपासात काय आढळून आले व त्यानुसार आरोपींविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) होय,

(३) सदर घटना शुक्रवार पेठ, पुणे येथे घडली असून आरोपी क्र.१ ते ९ यांनी फिर्यादीची आई व सावत्र आई यांना काशी कापडी समाजामधील सती अंधश्रद्धेच्या प्रथेप्रमाणे पतीच्या मृत्यूपश्चात तुप लावून प्रेतासोबत अंधोळ घालून, साज उतरवून अंधार खोलीत एकटीला रात्रभर डांबून ठेवले, सदर प्रथेस फिर्यादीने विरोध दर्शविल्याने आरोपी क्र.१ ते ९ यांनी फिर्यादीला समाजातून बहिष्कृत केले आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार येवला शहर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.०१/२०१६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हा पुणे शहरात घडला असल्याने सदर गुन्हा खडक पोलीस ठाणे, पुणे येथे वर्ग करण्यात आलेला आहे.

खडक पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.३/२०१६ भा.दं.वि.कलम ३४२, ३४ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) प्रमाणे दाखल करून सर्व आरोपी क्र. १ ते ९ यांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर
बेकायदा बांधकामे होत असल्याबाबत**

(२३) * १५८०१ श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा-भाईंदर महापालिकेच्या १३ हजार चौ.मी आरक्षित जागेवर बेकायदा बांधकामे होत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या परिसरात नागरिकांसाठी मार्केट, उद्यान व खेळीची मैदाने अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या या आरक्षित जागेवरील बेकायदा बांधकामे हटवून नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या १३ हजार चौ.मी. आरक्षित जागेवर बेकायदा बांधकामे होत असल्याची बाब निदर्शनास आली नसल्याचे आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षणे असलेली जागा महानगरपालिकेने ताब्यात घेतल्यानंतर शहरातील नागरिकांना त्याठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पालिकेच्या अर्थसंकल्पिय तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात येते. तसेच आरक्षित जागेवर अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यास, त्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतूदीनुसार महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याचे आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे शहरातील धोकादायक इमारतीबाबत

(२४) * १५६४४ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे महानगरपालिकेने शहरातील धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मार्गदर्शक तत्वानुसार धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर यादीनुसार कोपरी भागातील प्रभाग समितीअंतर्गत असलेल्या ९९ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त इमारतींमधील रहिवाशांची रहाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे काय,
- (५) तसेच, ठाणे येथील नौपाडा, वागळे इस्टेट आणि कळवा अशा दाटीवाटीच्या परिसरात अनेक जुन्या इमारती असून एमआरटीपीचे निकष पाळल्यास त्यांचा पुनर्विकास होणे अशक्य असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (६) असल्यास, उक्त परिसरात अनेक जुन्या इमारती असून त्यांचा पुनर्विकास एमआरटीपीच्या निकषांमुळे रखडला असून याबाबत संबंधित महानगरपालिका काही ठोस निर्णय घेत नसल्याने अशा अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याने या इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (७) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक/अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती संदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना दिनांक ०७.०८.२०१५ रोजी ठाणे महानगरपालिकेने प्रसिध्द केल्या आहेत.

(२) व (३) हे अंशतः खरे आहे.

सन २०१६ मध्ये केवळ कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.

उक्त यादीत ९९ धोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द करण्यात आली असून या सर्व इमारतींमधील रहिवाशांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६४ अन्वये घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे.

(४) उपरोक्त इमारतींमधील रहिवाशांना अद्याप निष्कासित करण्यात आलेले नाही.

(५) व (६) हे खरे नाही.

महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (२) चे तरतुदीनुसार, ठाणे शहराकरीता विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्यात आलेली आहे. सदर विकास नियंत्रण नियमावली दिनांक १.६.१९९५ पासून अंमलात आहे. सदर विकास नियंत्रण नियमावलीतील परिशिष्ट- आर मध्ये ठाणे शहरातील अधिकृत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद आहे. सदर तरतुदीनुसार अधिकृत धोकादायक इमारतींचे पुर्नबांधणीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यास मंजूरी देण्यात येते.

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाकरीता शासनाने क्लस्टर डेव्हलपमेंट पॉलीसी तयार केली असून मा.उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतर उक्त पॉलीसी अंमलात येईल.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापुर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्याबाबत

(२५) * १६१०६ श्री.सतेज उर्फ बंटी पाटील, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापुर येथील शाहू मिलच्या जागेत शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्याचे घोषित केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त स्मारक उभारणीबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

- (३) असल्यास, यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे काय,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) कोल्हापूर येथील शाहू मिलची जागा स्मारकाकरीता उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रयत्नशिल आहे. दरम्यान आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांचेकडून प्रस्तुत स्मारकाच्या बांधकामाच्या प्राप्त आराखडयामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्यांची पूर्तता करून फेरप्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांना कळविण्यात आले आहे.

(३) व (४) या कामासाठी सन २०१५-१६ करिता रु.१०.०० लक्ष इतकी लाक्षणिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच सन २०१६-१७ या वर्षाकरीता देखील तितकाच रु.१०.०० लक्ष निधी अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

**नांदिवली (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील आर्य गुरुकुल
 शाळेत झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटाबाबत**

(२६) * १४९१६ श्री.जयंत पाटील, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदिवली (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील आर्य गुरुकुल शाळेत दिनांक २४ डिसेंबर २०१५ रोजी वा त्यासुमारास स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गॅस सिलेंडरच्या स्फोटात १ जण ठार व १२ विद्यार्थ्यांसह २ शिक्षक जखमी झाले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्फोटात ठार झालेल्या फुगेवाल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅसचा पुरवठा कसा झाला,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

आर्य गुरुकुल शाळेत दिनांक २४.१२.२०१५ रोजी झालेल्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात गॅस सिलेंडरच्या स्फोटात १ जण ठार व शाळेतील ५ विद्यार्थी आणि ७ पालक असे एकूण १२ जण जखमी झाले आहेत.

(२) स्फोटोट ठार झालेल्या फुगेवाल्याकडे फुग्यामध्ये हवा भरण्याचा एक गॅस सिलेंडर होता.

(३) व (४) सदर प्रकरणी ४ आरोपीविरूद्ध कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ५१४/२०१५ भा.दं.वि.स. कलम ३०४ (अ), २८७,३३६,३३७,३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ आरोपींना पकडण्यात आले असून ४ था आरोपी मयत झालेला आहे, या प्रकरणी अधिक तपास चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयाची औषध खरेदी बंद असल्याबाबत

(२७) * १५७०७ श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकर, श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.विक्रम काळे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयाची औषध खरेदी गत दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना औषधे बाहेरून अधिक दराने खरेदी करावी लागत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून रुग्णांना वेळेवर औषधे देण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) धुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या वार्षिक मागणी प्रमाणे एकत्र औषधे खरेदी करून पुरवठा करण्यात येत असतो.

सन २०१५-१६ या वर्षाकरिता औषध खरेदीसाठी तीन वेळेस निविदा काढूनही निविदा धारकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, पुर्वीच्या पुरवठादाराकडून महानगरपालिकेने आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी केल्याने रुग्णांना औषधे बाहेरून खरेदी करावी लागली नाही.

सन २०१५-१६ या वर्षात औषध खरेदीसाठी चौथ्या वेळेस ई-निविदा प्रसिध्द करून स्थायी समिती ठराव क्र.४३, दि.११.६.२०१५ च्या मंजूरीनुसार पुरवठादारांना कार्यादेश देण्यात आले असून ऑगस्ट, २०१५ पासून महानगरपालिकेच्या आवश्यकतेनुसार वार्षिक औषधांचा पुरवठा झालेला आहे

(२) प्रश्न उद्भवत नाही

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे येथील स्टेम प्राधिकरणाच्या पाणी पुरवठ्यासाठी
पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरविणेबाबत**

(२८) * १६०३५ श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील रहिवाशांना २१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा सुरक्षेची जबाबदारी चार सुरक्षा रक्षकांवर सोपविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एवढ्या अल्प प्रमाणात सुरक्षा पुरविण्यात आल्याने दहशतवादयांकडून त्यास धोका होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त ठिकाणी सुरक्षेत वाढ करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन अँड इन्फ्रा.कं.प्रा.लि. यांचे टेमघर येथे जलशुध्दीकरण केंद्र असून त्यांचेमार्फत ठाणे महानगरपालिकेस ११० द.ल.लि. पाण्याचा पुरवठा करण्यात येतो व उक्त कंपनीने जलशुध्दीकरण केंद्राच्या सुरक्षेकरीता प्रतिदिन १२ सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तसेच सादर जलशुध्दीकरण केंद्राच्या सुरक्षेकरीता सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

तसेच ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत २१० द.ल.लि. पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या सुरक्षेसाठीही प्रत्यक्षात १२ सुरक्षा रक्षक आहेत.

ठाणे महानगरपालिकेमार्फत स्वतःच्या जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरामध्ये यावर्षी सी.सी.टी.व्ही. बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून मंजूरीच्या प्रक्रियेमध्ये आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबई येथे वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी
वाहन चालकांविरुधात मोहिम हाती घेण्याबाबत**

- (२९) * १५४२४ श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नवी मुंबई येथे मागील ३ वर्षात १० लाख ६१ हजार ३१३ चालकांवर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी वाहतूक पोलीसांनी कारवाई केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 - (३) असल्यास, चौकशीनुसार बेशिस्त वाहन चालकांविरुधात मोहिम हाती घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. हे खरे आहे.

(२) व (३) नवी मुंबईतील झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या व वाहनांच्या संख्येबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे व वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी याकरीता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलीसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. तसेच, महत्वाच्या वाहतूक नियमांच्या शिर्षकांतर्गत विशेष कारवाई मोहिमांचे देखील नियमितपणे आयोजन केले जाते. प्रादेशिक परिवहन विभाग, तसेच राज्य परिवहन महामंडळ यांच्यासह संयुक्त कारवाई मोहिमांचे आयोजन करण्यात येते. वाहतूक नियमांचे पालन व अपघातांना प्रतिबंध या दृष्टीकोनातून रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून जनजागृती करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालाड (मुंबई) येथे भरधाव बसने धडक दिल्याने
एका इसमाचा मृत्यू झाल्याबाबत**

- (३०) * १५८४७ श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.विक्रम काळे, श्री.ख्वाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मालाड (मुंबई) येथे भरधाव बसने ५० वर्षीय इसमास जोराची धडक दिल्याने दिनांक ५ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास सदर इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार सदर मृत इसमाच्या कुटुंबियास शासनाने कोणती आर्थिक मदत केली वा करण्यात येत आहे.
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२) व (३) सदर प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध मालाड पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ०७/२०१६ भा.दं.वि.स. कलम २७९, ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात राजीव गांधी
जीवनदायी आरोग्य योजना राबविण्याबाबत**

- (३१) * १५५०१ श्री.अमरिशभाई पटेल : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) गरीब व गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांचा भार कमी करण्यासाठी शासनाने सुरु केलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही मुंबई उपनगरातील महापालिकेच्या १८ रुग्णालयांपैकी केवळ दहाच रुग्णालयात राबविली जात असून अन्य रुग्णालयांमध्ये ही योजना राबविली जात नसल्यामुळे या योजनेपासून रुग्ण वंचित राहत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेच्या पूर्व व पश्चिम उपनगरात जी प्रसुतीगृहे व रुग्णालये आहेत तेथे उपरोक्त योजना राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे. तथापि, मुंबई उपनगरातील महानगरपालिकेच्या ज्या १० रुग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली जात आहे. त्याव्यतिरिक्त उपनगरातील अन्य २ रुग्णालयांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यान्वित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

(२) महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात दिल्या जाणाऱ्या सेवा प्राथमिक स्वरूपाच्या असतात. प्रसुतीगृहात कमी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यासाठी लागणारी उपकरणे व औषधे प्रसुतीगृहात उपलब्ध असतात. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत येणाऱ्या स्त्री रोग व प्रसुती शस्त्रक्रिया प्रसुतीगृहात सर्वसाधारणपणे केल्या जात नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेच्या पूर्व व पश्चिम उपनगरात असलेल्या प्रसुतीगृहांमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्यात येत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पांढरकवडा (जि.यवतमाळ) शहराभोवतालच्या प्लॉटना
 मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याबाबत**

(३२) * १५७५४ श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर :
 सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पांढरकवडा (जि.यवतमाळ) शहराभोवतालच्या जमिनी अकृषक करून प्लॉट निर्माण केले आहेत. तथापि, सदर प्लॉटच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार सदर प्लॉटच्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२) व (३) पांढरकवडा शहराभोवतालच्या एकूण ३४ सव्हे नं. मधील ७.७८ चौ.कि.मी. क्षेत्रास नागरी सोयी सुविधा पुरविण्यासाठी ते क्षेत्र दिनांक २६/०८/२०१४ च्या अधिसूचनेनुसार पांढरकवडा नगरपरिषदेत समाविष्ट करण्यात आले आहे.

दिनांक ४ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयानुसार रुपये १.४९ कोटी एवढा निधी नागरी सोयी पुरविण्यासाठी वितरीत करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात व्हिडीओ शुटींगद्वारे गुन्हे दाखल केले जाणार असल्याबाबत

(३३) * १५४३३ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील न्यायालयात खटला सुरु होताच पंच व तक्रारदार पलटतात यासाठी राज्यात लवकरच (व्हिडीओ शुटींग) द्वारे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक यांनी दिनांक १९ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास पंढरपूर (जि.सोलापूर) येथे दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, सदर प्रकरणाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे,

(३) असल्यास, सदर प्रकरणाची अंमलबजावणी शासन केव्हापासून करणार आहे, त्याचा कालावधी साधारण किती दिवसाचा आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे, फक्त गंभीर गुन्ह्याबाबत परिपत्रक काढले आहे.

(२) प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे खटला सुरु झाल्यानंतर काही खटल्यातील फिर्यादी पंच व साक्षीदार फितुर असल्याचे चौकशीत आढळून आले आहेत. त्यामुळे गंभीर गुन्ह्यामध्ये डिजिटल पुरावे घेण्याबाबत पोलीस महासंचालक यांच्या मार्फत दिनांक १२/१०/२०१५ च्या परिपत्रकान्वये राज्यातील सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षक यांना सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

(३) पोलीस महासंचालक यांच्या दिनांक १२/१०/२०१५ च्या परिपत्रकातील सुचनाची अंमलबजावणी सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षक यांनी सुरु केली आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**नागपूर येथील पाचपावली पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांवर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई**

(३४) * १५३६० अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील पाचपावली पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक मनिष गावंडे यांना दिनांक ६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस उपनिरीक्षकास अटक करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्याच सर्व्हिस रिव्हॉल्वरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भातील अन्य दोघे एसआय, श्री.उल्हास पवार व पोलीस शिपाई, श्री.प्रविण जांभुळकर हे फरार झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व त्यानुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. श्री.गावंडे यांना दिनांक ६.१.२०१६ रोजी अटक करण्यात आली होती.

(२) होय.

(३) होय. श्री.उल्हास पवार, एसआय व श्री.प्रविण जांभुळकर फरार झाले होते. तथापि, दिनांक ७.१.२०१६ रोजी ते स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात हजर झाले.

(४), (५) व (६) पोलीस स्टेशन पाचपावलीच्या हद्दीत सावजी हॉटेल सुरु ठेवण्याकरिता तक्रारदार श्री.आशिष दिवटे यांच्याकडे श्री.मनिष गावंडे, पोलीस उप निरीक्षक व श्री.उल्हास पवार, सहायक पोलीस उप निरीक्षक यांनी रु.४०००/- इतक्या लाचेच्या रक्कमेची मागणी करून ती श्री.प्रविण जांभुळकर, पोलीस

शिपाई यांचेमार्फत स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने उपरोक्त तीनही अधिकाऱ्यांविरुद्ध पाचपावली पोलीस स्टेशन येथे गुरक्र.३०१५/२०१६ लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७,१२ सह भादंवि कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रस्तुत गुन्ह्यातील आरोपी श्री.मनिष गावंडे, पोलीस उप निरीक्षक यांना अटक करण्यासाठी अधिकारी/कर्मचारी गेले असता त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. श्री.गावंडे यांना दिनांक ६.१.२०१६ रोजी अटक केल्यानंतर गुन्ह्यातील अन्य आरोपी श्री.उल्हास पवार व श्री.प्रविण जांभुळकर हे फरार होते. मात्र, त्यानंतर दिनांक ७.१.२०१६ रोजी दोन्ही आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या नागपूर कार्यालयात स्वतः हजर झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. उपरोक्त तीनही आरोपींना मा.न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच, त्यांना सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी दिनांक ७.१.२०१६ रोजी शासन सेवेतून निलंबित केले आहे.

झोपडपट्टीधारकांना त्यांचे अधिकार प्रदान करण्यासाठी बायोमेट्रिक सर्व्हेक्षण स्मार्ट कार्ड देण्याच्या निर्णयाबाबत

(३५) * १६५७० श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्रीमती विद्या चव्हाण : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) झोपडपट्टीधारकांना त्यांचे अधिकार प्रदान करण्यासाठी बायोमेट्रिक सर्व्हेक्षण स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या योजनेचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे व या योजनेवर शासनाला किती खर्च येणार आहे,
- (३) असल्यास, शासनाने दिनांक १ जानेवारी, २००० पूर्वीच्या सर्व झोपड्यांना कायद्याने संरक्षण दिले असून स्मार्ट कार्ड योजनेत पात्र ठरण्यासाठी झोपडी सन २००० पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे सिद्ध करणारा मतदार यादीचा उतारा, विद्युत जोडणी देयक, सन २००१ चे ओळखपत्र, मालमत्ता कराची पावती, गुमास्ता लाईन्स यापैकी एक पुरावा झोपडीधारकांने सादर करणे आवश्यक असून सद्द्या वास्तव्य करत असल्याचा कोणताही एक पुरावा सादर करावा लागणार असून ज्याच्याकडे योग्य ते पुरावे असतील त्यांना सर्व्हेक्षण झाल्यावर साधारणतः दोन दिवसात संरक्षणपात्र झोपडीसाठी आवश्यक असणारे स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, झोपडपट्टी विकासाच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी एसआरएच्या माध्यमातून बायोमेट्रिक सर्व्हेक्षण करण्यास मुंबईत सुरुवात करण्यात आली असली तरीही हे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून सन २००० पूर्वीची संरक्षण पात्र झोपडी आहे का याची तपासणी न करताच सरसकट सर्वच झोपड्यांची गणना केली जात असून एका झोपडीला दोन क्रमांक देण्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून उक्त योजनेतील त्रुटी दूर करण्याच्यादृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये निविदेद्वारे नियुक्त केलेल्या खाजगी यंत्रणेमार्फत झोपड्यांचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले असून सर्व्हेक्षणानंतर प्रत्येक झोपडीवासियास स्मार्ट कार्ड देण्याचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे.

(२) माहिती तंत्रज्ञानयुक्त तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक झोपडपट्टी क्षेत्राचे सिमांकन, त्या क्षेत्रातील झोपड्यांची संख्या निश्चित करणे व प्रत्येक झोपडीचे सर्व्हेक्षण करून झोपडीधारकास स्मार्ट कार्ड देणे असे योजनेचे सर्वसाधारण स्वरूप असून सर्व्हेक्षणात प्रत्येक झोपडीमागे साधारणतः रुपये ४९५/- एवढा खर्च अपेक्षित आहे. सर्व्हेक्षणात खालील बाबींचा समावेश असणार आहे.

- १) झोपडपट्टीची पाहणी (रेकी) करणे,
- २) लिडार यंत्राद्वारे सर्व्हेक्षण करणे.
- ३) प्रत्यक्ष झोपडीचे सर्व्हेक्षण करून बाहेरून व आतून मोजमाप घेणे.
- ४) झोपडीधारकांचा फोटो घेणे व व्हिडिओ रेकॉर्डिंग घेणे
- ५) झोपडीधारकांचे पुरावे घेवून ते स्कॅन करणे.
- ६) सर्व पुराव्याची एक फाईल तयार करून ती प्राधिकरणास/ सक्षम प्राधिकारी यांचेकडे सादर करणे

(३) झोपडपट्टीतील सर्व झोपड्यांचे सर्व्हेक्षण केल्यानंतर सर्व झोपडपट्टीधारकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. या स्मार्ट कार्डच्या मार्फत झोपडीधारकाच्या नावे पात्र/ अपात्रतेबद्दल माहिती प्राप्त होईल. सदर माहिती दिनांक १६.०५.२०१५ च्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकार्यांनी तपासणे अपेक्षित आहे.

(४) सर्वेक्षणामध्ये सर्व झोपड्यांचा समावेश होणे अनिवार्य आहे. त्यानंतर सर्वेक्षणातून झोपडी व झोपडीवासियांनी पात्रतेबाबत दिलेले पुरावे संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून झोपडीवासियांची पात्रता/ अपात्रता ठरविली जाणार आहे. एका झोपडीला दोन क्रमांक देण्याचे प्रकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निदर्शनास आलेले नाहीत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे ते बोरिवली हा जलद मार्ग व मुंबईतील मेट्रो-३ या प्रकल्पांच्या कामांबाबत

(३६) * १६८०८ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, अॅड.अनिल परब, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे ते बोरिवली या मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता ठाणे ते बोरिवली बोगद्याच्या माध्यमातून जलद मार्ग बांधण्याची योजना शासनाने योजिली असून त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील डोंगराखाली दोन बोगदे बांधून हा रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या जानेवारी, २०१६ मधील दोन वेगवेगळ्या आदेशांमुळे प्रस्तावित ठाणे ते बोरिवली हा जलद मार्ग तसेच मेट्रो-३ प्रकल्पाकरिता आरे कॉलनीत कारशेड बांधणे या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांना त्याचा फटका बसणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबईतील मेट्रो-३ मार्गांतर्गत सीप्ले ते वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स हा टप्पा माहे जून, २०१९ पर्यंत, वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ते सायन्स मुझियम टप्पा माहे डिसेंबर, २०१९ पर्यंत आणि त्यानंतर कफ परेड पर्यंतचा अंतिम टप्पा माहे एप्रिल, २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरविले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी जमीन संपादन, रेल्वे स्टेशन्सचे बांधकाम, मेट्रो कोच, डबे याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२) व (३) होय.

(४) व (५) मुंबई मेट्रो मार्ग-३ स्टेशनच्या बांधकामासाठी प्रस्तावित मेट्रो रेल्वे स्थानके व सुविधाकरीता आवश्यक असलेल्या जमिनीचा तपशिल तयार करण्यात आला असून भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सरकारी व निम सरकारी विभागाकडून आवश्यक जमिनीचे हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खाजगी जमीन संपादनाची कार्यवाही प्रगती पथावर आहे. रेल्वे स्थानके व बोगदा यासारख्या स्थापत्य बांधकामासाठी कंत्राटदारांची नेमणूक प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो रेल्वेचे डब्बे व संबंधित कामासाठी रेल्वे निविदाकारांची पुर्व अर्हता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आरे कॉलनीत कार डेपोसाठी सदर अधिसूचनेबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. तर्फे आक्षेप केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांना सादर करण्यात आलेले आहेत.

चिखली (ता.संगमनेर, जि.अहमदनगर) परिसरातील आढळा नदीतुन

बेकायदा वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत

(३७) * १७०६३ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिखली (ता.संगमनेर, जि.अहमदनगर) परिसरातील आढळा नदीतुन बेकायदा वाळू तस्करी होत असताना तेथे कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसिलदार व तलाठी यांना वाळू तस्करांनी मारहाण करित अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले,

(३) असल्यास, वाळू तस्करांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय. तथापि, सदर घटना दि. ०८ ऑगस्ट, २०१५ रोजी घडली आहे.

(२) व (३) होय, दि. ८.०८.२०१५ रोजी नायब तहसिलदार व तलाठी हे चिखली शिवारातील आढळा नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळु उपसा व वाहतुकीस प्रतिबंध करणे करीता गेले असता वाळु तस्करी करणा-या आरोपींनी नायब तहसिलदार व तलाठी यांचे अंगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने ट्रॅक्टर घातला. पळवून नेलेला ट्रॅक्टर नमुद अधिका-यांनी परत पकडला असता त्यांना लाकडी दांड्याने व लाथा बुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १८९/२०१५ भा.दं.वि.सं कलम ३०७, ३९४, ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे नोंद केला आहे. यातील ४ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी सध्या जामीनावर आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**संगमनेर (जि.अहमदनगर) नगरपरिषदेची विकासकामे
 निधीअभावी प्रलंबित राहिल्याबाबत**

(३८) * १७०९० डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमनेर (जि.अहमदनगर) नगरपरिषदेची आर्थिकस्थिती मजबूत नसल्याने अनेक विकासकामे रखडली असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील शासकीय योजना मंजूर करताना भरावा लागणारा नगरपालिकेचा हिस्सा (लोकवर्गणी) रद्द करून येथे अंदाजपत्रकाप्रमाणे अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) स्थानिक नागरी स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणेकामी उत्पन्नाचे असलेले स्रोत यांचा पूर्णपणे वापर करून तसेच नविन स्रोत निर्माण करून, निधी निर्माण करणे आवश्यक आहे.

तसेच चौदाव्या वित्त आयोगातील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या निधीचे योग्य प्रकारे सुनियोजन करून विविध योजना राबविणे अभिप्रेत आहे.

(२) व (३) विविध योजनांकरिता स्थानिक संस्थांचा विहित केलेला हिस्सा हा त्या योजनेचा भाग म्हणून विहित केलेला असल्याने तो रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

त्याकरिता आवश्यक तो निधी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी वितरण व विनियोगाबाबतच्या विहित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार नगरपरिषदेने प्राधान्याने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

**सोलापूर महानगरपालिकेच्या तेलगू शाळेतील अप्रशिक्षित
शिक्षक सेवकांना शासन सेवेत सामावून घेणेबाबत**

(३९) * १७२१७ श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जाणाऱ्या तेलगू शाळेत विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम मजूर इ.कष्टकरी वर्गातील पालकांची मुले शिक्षण घेत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ६ ते १४ वयोगटातील एकाही बालकास शिक्षणापासून वंचित ठेवता येत नसल्याने व शाळा चालविणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असल्याने येथील तेलगू अप्रशिक्षित शिक्षक सेवकांना खास बाब म्हणून शासन सेवेत सामावून घेवून नियमित वेतनश्रेणीत मान्यता देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामार्फत तेलगू माध्यमाच्या एकूण ३ शाळा चालविण्यात येत असून यामध्ये विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम मजूर या श्रमिक वर्गातील पालकांची मुले शिक्षण घेत आहेत, हे खरे आहे.

(२) शिक्षण सेवकाची नियुक्ती ही केंद्रिय भरती पूर्व निवड परिक्षेद्वारे करण्यात येते. परंतु तेलगु माध्यमाचे शिक्षक उपलब्ध होत नसल्याने आणि शिक्षकांअभावी तेलगु माध्यमाच्या शाळा बंद पडू नये म्हणून महानगरपालिकेने १० वी पर्यंत तेलगु माध्यम व १२ वी मराठी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या ६ अप्रशिक्षित शिक्षण सेवकांना मे, २०१२ पासून मानधन तत्वावर नियुक्त केले आहे. सदर शिक्षण सेवकांना महानगरपालिका स्वतःच्या निधीतून मानधन अदा करते.

या शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावाची शालेय शिक्षण विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये निष्कृत दर्जाचा
 माल पुरविण्यात येत असल्याबाबत**

(४०) * १७३२६ श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अनिल भोसले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.सुनिल तटकरे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या शाळेत हजारो बालके कुपोषित असल्याची माहिती माहे जानेवारी २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेच्या शाळांमधून पोषण आहार दिला जातो मात्र, बहुतांश ठिकाणी ठेकेदार वजनात काटा मारणे, निष्कृत दर्जाचा माल पुरविणे, मागणी करूनही वेळेत माल न पुरविणे असे प्रकार करित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर पोषण आहार पुरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून बालकांना आवश्यक पोषण आहार पुरवण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिपक फाऊंडेशन या संस्थेने बालवाडी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून एकूण ४४७० विद्यार्थी कुपोषित असल्याचे कळविले आहे. तथापि, या आरोग्य तपासणीत त्रुटी असल्याचे आढळले असल्याने, सदर विद्यार्थ्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी चालू आहे.

(२) सदर बाब पुणे महानगरपालिकेच्या निदर्शनास आली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील उर्दु शिक्षकांच्या भरतीबाबत व निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश न दिल्याबाबत

(४१) * १८०७९ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या उर्दु माध्यमाच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची संख्या किती आहे,
- (२) या शाळांसाठी मंजूर शिक्षकपदांची संख्या किती असून त्यापैकी शिक्षक संवर्गातील किती पदे डिसेंबर, २०१५ अखेर रिक्त आहेत,
- (३) महानगरपालिका प्रशासनाने उर्दु शाळांसाठी शिक्षकांची भरती करण्यासाठी सन २०१३ मध्ये जाहिरात दिली होती, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, शिक्षक संवर्गातील किती पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती व निवड प्रक्रियेच्या माध्यमातून किती शिक्षकांची निवड करण्यात आली होती,
- (५) असल्यास, निवड करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी आतापर्यंत किती शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत,
- (६) असल्यास, उर्दु माध्यमाच्या शाळांमध्ये पदे रिक्त असल्यास निवड यादीतील उर्वरित उमेदवारांना अद्यापही नियुक्ती न देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबई महानगरपालिकेच्या उर्दु माध्यमाच्या प्राथमिक शाळांची संख्या ४९ असून उच्च प्राथमिक शाळांची संख्या १५६ आहे.

(२) मुंबई महानगरपालिकेच्या उर्दु माध्यमाच्या प्राथमिक शाळांच्या आस्थापनेवर ३२२५ अनुसूचित पदे असून त्यापैकी डिसेंबर, २०१५ अखेर ५३२ पदे रिक्त आहेत.

(३) हे खरे आहे.

(४) शिक्षक संवर्गातील उर्दु माध्यमाकरिता एकूण ४२८ पदांसाठी जाहिरात देऊन निवड प्रक्रियेच्या माध्यमातून ४२८ शिक्षकांची निवड करण्यात आली होती.

(५) निवड करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी आतापर्यंत २१६ शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत.

(६) ५३२ शिक्षकांची पदे रिक्त दिसून येत असली तरी शिक्षक संख्या ही विद्यार्थी संख्येवर आधारीत असल्याने विद्यार्थी पटसंख्येच्या प्रमाणात आवश्यक तेवढे शिक्षक उपलब्ध आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत शिक्षकांची भरती करण्याची आवश्यकता नाही.

**राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी असलेल्या विविध
योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याबाबत**

(४२) * १८१९६ श्रीमती स्मिता वाघ, श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले,
श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील
काय :-

(१) राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बेरोजगारांना स्वयं रोजगार उपलब्ध करण्यासाठी शासकीय मान्यतेने स्थापन झालेल्या स्वयं रोजगार संस्थांचे अधिका-यांनी लेखा परीक्षण न केल्यामुळे त्यांना अल्प स्वरूपात मिळणारी कामेही बंद झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील ३०% संस्थांची आर्थिक कोंडी झाली असून या संस्थांमधील बेरोजगार तरुण आर्थिक संकटात सापडले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सुशिक्षित बेरोजगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना व्हावा म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही. सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांनी स्वतः लेखा परीक्षण करून घ्यावयाचे असून त्याच्या आधारे व आदल्या वर्षीच्या उलाढालीचा तपशील सादर केल्यावर दिनांक ११ फेब्रुवारी, २००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रतिसदस्य प्रतिवर्षी व्यवस्थापकीय अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता मंजूर करण्यात येतो.

(३) व (४) ज्या संस्थांनी शासन निर्णयातील तरतूदीनुसार लेखापरीक्षण अहवाल व वार्षिक उलाढालीचा तपशील सादर केला असेल अशा संस्थांना योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यात येत असून या योजनेमध्ये सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

**मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात उपशिक्षण
अधिकाऱ्यांने गैरव्यवहार केल्याबाबत**

(४३) * १८२२७ श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात जातीचे तीन खोटे दाखले (प्रमाणपत्रे) जोडून तसेच बोगस पदव्यांची प्रमाणपत्रे जोडून श्री.जी.आर. केळूसकर, उपशिक्षण अधिकारी यांनी पदोन्नती घेतली तसेच अपंग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करून एक वेतन (इन्क्रीमेंट) जास्त घेऊन शासनाची फसवणूक केली आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, सदर उपशिक्षण अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांच्याकडून बदलीसाठी पन्नास हजार ते एक लाख रुपये घेत असल्याबाबतच्या तसेच सदर अधिकारी गैरव्यवहार करित असल्याच्या अनेक तक्रारी आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने त्यांची खातेनिहाय चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा प्रकारची बाब निदर्शनास आलेली नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र होमगार्ड मानसेवी सेवानिवृत्त संघटनेच्या
विविध मागण्यांच्या निवेदनाबाबत**

(४४) * १८२४२ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र होमगार्ड मानसेवी सेवानिवृत्त संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन मा.मुख्यमंत्री, तसेच मा.गृह राज्यमंत्री तथा मा.पालकमंत्री यांच्याकडे दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनानुसार शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) निवेदन प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही.
(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पोलीस व अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या मारहाण
प्रकरणांच्या जिल्हानिहाय गुन्ह्यांच्या नोंदीबाबत

(४५) * १८७४० श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील पोलीस व अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणांची
जिल्हानिहाय किती गुन्ह्यांची नोंद माहे फेब्रुवारी, २०१६ अखेरपर्यंत करण्यात
आलेली आहे,
- (२) असल्यास, उपरोक्त गुन्ह्यांमध्ये जिल्हानिहाय अंतिम कार्यवाही झालेल्या
गुन्ह्यांची संख्या किती आहे,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली
वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) राज्यातील पोलीस व अधिकाऱ्यांना करण्यात
आलेल्या मारहाण प्रकरणांची माहे फेब्रुवारी, २०१६ अखेरपर्यंत जिल्हानिहाय
गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	जिल्हा	दाखल गुन्ह्यांची संख्या	दोषारोप दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या
१	अकोला	१	०
२	अमरावती	२	०
३	बुलढाणा	१	१
४	यवतमाळ	१	०
५	वाशिम	१	०
६	औरंगाबाद	१३	२
७	जालना	५	१
८	बीड	२	०

९	उस्मानाबाद	३	१
१०	नांदेड	२	१
११	लातूर	२	०
१२	परभणी	२	०
१३	हिंगोली	२	०
१४	कोल्हापूर	०	०
१५	पुणे	१२	०
१६	सांगली	३	१
१७	सातारा	५	०
१८	सोलापूर	३	०
१९	भंडारा	२	०
२०	चंद्रपूर	१	०
२१	नागपूर	७	०
२२	वर्धा	३	०
२३	गडचिरोली	०	०
२४	गोंदिया	०	०
२५	अहमदनगर	३	२
२६	धुळे	३	०
२७	जळगाव	६	२
२८	नाशिक	६	०
२९	नंदुरबार	१	०
३०	रायगड	३	०
३१	रत्नागिरी	३	०
३२	सिंधुदूर्ग	१	१
३३	ठाणे	१७	०
३४	पालघर	१	०
३५	मुंबई	५७	७

३६	मुंबई उपनगर	५	०
	एकूण	१७९	१९

(३) पोलीस अधिकारी किंवा अंमलदार तसेच, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर हल्ला करून मारहाण करण्यात आलेल्या हर एक प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात येवून सखोल चौकशीअंती व सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येते. अशा गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयात जास्तीत जास्त शिक्षा होईल याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांना व माध्यमिक विद्यालयांना
संलग्नित असलेल्या एम.सी.व्ही.सी. वर कार्यरत निर्देशकांना
शिक्षक म्हणून संबोधण्याबाबत**

(४६) * १८९४१ श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात व माध्यमिक विद्यालयात एम.सी.व्ही.सी. चे निर्देशक कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निर्देशकांना शिक्षक म्हणून संबोधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) पूर्णवेळ शिक्षक व पूर्णवेळ निदेशक यांच्या वेतनश्रेणी शैक्षणिक अर्हता व अनुभव, कर्तव्ये व जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. याबाबतचे प्रकरण (रीट पिटीशन क्र.३२२९/२०११) औद्योगिक न्यायालय, अकोला येथे न्यायप्रविष्ट आहे तसेच सदर बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**आमदार स्थानिक विकास निधीतून केल्या जाणाऱ्या विकास कामास बीड
नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याबाबत**

(४७) * १९१११ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरण व परिसर विकासासाठी रुपये १० लक्ष व शहरात महिला स्वच्छता गृहांकरिता ४० लक्ष रुपयांचा निधी विधानपरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीतून दिला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हा निधी खर्च करण्याकरिता व येथे काम करण्याकरिता नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र देणे गरजेचे असतानाही दिले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बीड नगरपरिषदेने हे ना हरकत प्रमाणपत्र न देण्याकरिता सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेतला होता, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, जनतेच्या मुलभूत सुविधांकरिता विधानपरिषद सदस्यांना हा निधी वापरण्याचा अधिकार दिलेला असतानाही नगरपरिषदेने ना हरकत प्रमाणपत्र का दिले नाही व असा ठराव घेण्याचा नगरपरिषदला अधिकार आहे काय,

(५) असल्यास, ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याबाबत नगरपरिषद अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याधिकारी व प्रशासन यांच्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) हे खरे आहे.

(४) व (५) शासन निर्णय, नियोजन विभाग दिनांक २३/०१/२०१४ मध्ये विहित केल्यानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने, त्या कामांसाठी आवश्यक असलेले हमीपत्र/ना हरकत प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थांनी लवकरात लवकर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे जिल्ह्यातील सातही महानगरपालिकांच्या परिवहन
सेवासंदर्भात एकच प्राधिकरण स्थापन करण्याबाबत**

(४८) * १४९७६ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेसह सातही महानगरपालिकांची परिवहन सेवा समाधानकारक नसल्याचे व प्रवाशांना वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी शासनाकडे आजतागायत संबंधित प्रवासी व प्रवासी संघटनांनी अनेकदा केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बसेस करिता लागणारे टायर्स, ट्युब व अन्य साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही दरवर्षी निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या सातही महानगरपालिकांच्या परिवहन उपक्रमांतर्गत सुसुत्रता व यथायोग्य नियोजन व नियंत्रण राहण्यासाठी एकच स्वतंत्र यंत्रणा वा प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशी मागणी या सातही महानगरपालिका क्षेत्रातील जनतेकडून सन २०१४ पासून करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) बसेस देखभाल दुरुस्तीकरीता आवश्यक ते सुटे भाग व साहित्याची खरेदी महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार / नियमानुसार निविदा प्रक्रिया / दरपत्रके तसेच Association of State Road Transport Undertaking (ASRTU) या अखिल भारतीय शिखर संस्थेकडून ठरविलेल्या Rate Contract व DGS & D दराने करण्यात येते.

(३) व (४) शासन अधिसूचना दिनांक २५.०२.२००८ नुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, मुंबई व ठाणे यांचे विलनीकरण करून मुंबई महानगर क्षेत्राकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, मुंबई महानगर क्षेत्राचे गठन करण्यात आले आहे. सदर प्राधिकरणास मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिकांच्या परिवहन सेवेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई व ठाणे जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या युपीएस यंत्रणेच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याबाबत

(४९) * १४६८८ श्री.विजय उर्फ भाई गिरकर, आर्कि.अनंत गाडगीळ :

सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयात वापरण्यात येणारी युपीएस यंत्रणा ही १६ लाखांपेक्षा जास्त किंमतीची आहे परंतु माहितीच्या अधिकारात ती केवळ रुपये ८ लाख ६१ हजार किंमतीची दाखविण्यात आली असल्याने यात गैरव्यवहार झाला असल्याचे दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर खरेदी प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी सुरक्षा रक्षक कामगार युनियनने केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अशा आशयाची बातमी दिनांक ९/०१/२०१६ रोजीच्या "आपलं महानगर" या स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे. तथापि, माहिती अधिकारात फक्त युपीएस यंत्रणेची माहिती देणेबाबत मागणी केली असल्याने फक्त युपीएस यंत्रणेसाठी झालेल्या रुपये ८ लाख ६१ हजार एवढ्या खर्चाची माहिती मंडळाने अर्जदारास दिली आहे, हे खरे आहे.

(२) हे खरे आहे, सदरहू संघटनेने दिनांक १६/११/२०१५ रोजी अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

(३) उक्त प्रकरणाची सविस्तर चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याकामी कामगार आयुक्त यांनी कामगार उप आयुक्त (प्रशासन) व सहायक कामगार आयुक्त, मुंबई यांची दिनांक १५/३/२०१६ रोजीच्या आदेशान्वये नियुक्ती केली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

शिवाजीनगर महापालिका शाळा क्रमांक १ मधील १२

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याबाबत

(५०) * १५४११ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील गोवंडी, बेंगनवाडी परिसरातील शिवाजीनगर महापालिका शाळा क्रमांक १ मधील १२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना दिनांक ११ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, उक्त घटनेत दोषी आढळून येणा-या संबंधितावर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

- (२) सदर घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आली आहे.
- (३) ओमकार महिला मंडळ व साई महिला मंडळ यांनी वितरीत केलेल्या आहारापासून विद्यार्थ्यांना त्रास झाल्यामुळे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे महानगरपालिकेमार्फत दोन्ही संस्थांना प्रत्येकी रु.५०००/- इतका दंड आकारण्यात आला आहे.

तसेच, शालेय पोषण आहार योजनेतर्गत सदर दोन्ही संस्थांना देण्यात आलेले काम दिनांक १२.०१.२०१६ पासून बंद करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात लोहमार्ग पोलिसांनी गांजाचा साठा पकडल्याबाबत

(५१) * १६२६७ श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात लोहमार्ग पोलिसांनी सुमारे ४२ लाख रुपये किंमतीचा गाजांचा साठा पकडल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून गाजांची तस्करी करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय
 विमानतळासाठी जागा निश्चित करण्याबाबत**

(५२) * १५६०१ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.हरिसिंग राठोड, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक १२३६५ ला दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जेजुरी किंवा शिक्रापूर चौफुला या परिसरात जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तावित विमानतळासाठी अन्य कोणकोणत्या जागेचे पर्याय महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला सादर करण्यात आले आहेत,

(३) तदनुसार या पर्यायांपैकी योग्य पर्याय मंजूर करून प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

(२), (३) व (४) शासन निर्णय दिनांक २७.०२.२००९ अन्वये पुणे शहराच्या उत्तरेला अंदाजे ३५ कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक महामार्गाजवळ राजगुरुनगर (नवीन चाकण), भामा नदीच्या उत्तरेला महाराष्ट्र औद्योगिक मंडळाच्या वसाहतीजवळ राजगुरुनगर विमानतळाची जागा निश्चित करण्यात आली होती. सदर ठिकाणी जमीन भूसंपादनास विरोध, बागायती जमीनी व डोंगर यामुळे

सदरची जागा निश्चित केली नाही. परंतु याच परिसराजवळ महसूल विभागाने सूचविलेली जागा प्रथमदर्शनी उचित वाटल्याने त्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी भारतीय विमानपतन प्राधिकरणास विनंती करण्यात आली आहे. सर्वेक्षण अहवाल अद्याप अप्राप्त आहे. सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यावर उचित कार्यवाही करण्यात येईल.

**अंधेरी (पूर्व) (मुंबई) येथील ख्रिश्चनवाडीतील
 रहिवाशांची घरे जमीनदोस्त केल्याबाबत**

(५३) * १४७९५ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अंधेरी (पूर्व) (मुंबई) येथील ख्रिश्चनवाडीत ६० वर्षांपासून राहणाऱ्या १० कुटूंबाची घरे महापालिकेने जमीनदोस्त केल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर मराठी कुटूंबाचे पुनर्वसन करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच, सदरील पक्की घरे पाडणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

ख्रिश्चनवाडीतील घरे जमीनदोस्त करण्यात आली नसून, सदर घरांचे २.९ मी. उंचीपेक्षा अधिकचे नवीन वाढीव बांधकाम महापालिकेमार्फत निष्कासित करण्यात आले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अलिबाग (ता.जि.रायगड) येथे मागील तीन दिवसापासून विविध भागातील
समुद्र किनाऱ्यावर रसायनांची पिंप वाहून येत असल्याबाबत**

(५४) * १५६३१ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक ११२८२ ला दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग (जि.रायगड) येथे विविध भागातील समुद्र किनाऱ्यांवर रसायनांची पिंप वाहून येत असून याची संख्या ५० वर आली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, सदरहू पिंपातील रसायनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल त्वरीत प्राप्त होत नसल्याने सदरहू पिंपाबाबत गुढ निर्माण झाले असल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली असून शासनाने त्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे .

रायगड जिल्ह्यातील मुरुड, श्रीवर्धन आणि अलिबाग समुद्र किनाऱ्यांवर समुद्राचे पाण्यात वाहून आलेले एकूण ६० पिंप/बॅरल्स आढळून आले आहेत.

(२) सदर पिंप/ बॅरल्सच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्यात आली असून चौकशीमध्ये ते एम.व्ही.कॉस मॉस या जहाजावरून पडून वाहत आल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर पिंपातील द्रवपदार्थ नमुन्याकरिता सी.ए.लॅब कलीना, मुंबई यांचेकडे परिक्षणासाठी तात्काळ पाठविण्यात आला होता. त्यांच्या अहवालाप्रमाणे सदर पिंपात "पेट्रोलिअम हायड्रोकार्बन" असलेबाबत अभिप्राय दिले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जागतिक दर्जाच्या वित्तीय संस्थाना करसवलत देऊन व्यवसायासाठी
आकर्षित करण्यासाठी फायनान्स सेंटर उभारण्याबाबत**

- (५५) * १७२४१ श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) जागतिक दर्जाच्या वित्तीय संस्थाना कर सवलत देऊन व्यवसायासाठी आकर्षित करण्यासाठी फायनान्स सेंटर उभारले जाते व जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार मुंबई हे असे सेंटर होण्यास सर्वाधिक योग्य क्षेत्र आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त सूत्रानुसार व अहवालानुसार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंडावर “इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर” सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्यासाठी शासनाने केंद्र शासनाकडे परवानगी मागितली असून यासंदर्भात मा.केंद्रीय वित्त राज्य मंत्री यांचेसमवेत दिनांक १ फेब्रुवारी २०१६ रोजी वा त्यासुमारास बैठक आयोजित करण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रस्तावाचे स्वरूप काय आहे, त्याचा लाभ महाराष्ट्र राज्यास कशा प्रकारे होणार आहे,
- (४) असल्यास, सध्या यासंदर्भातील सद्यःस्थिती काय आहे व हा प्रकल्प किती कालावधीत व कशाप्रकारे कार्यान्वित करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) बांद्रा-कुर्ला संकुलामध्ये “जागतिक वित्तीय सेवा केंद्र” स्थापन करण्यासाठी तसेच हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱ्या मार्गदर्शन, समन्वय व इतर सर्व बाबींबाबत दिनांक ३ डिसेंबर, २०१५ च्या शासन निर्णयानुसार “टास्क फोर्स” ची स्थापना केली असून या टास्क फोर्सची पहिली बैठक मा.केंद्रीय वित्त राज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ रोजी संपन्न झाली.

(३) बांद्रा-कुर्ला संकुलातील “जी” ब्लॉक वित्तीय केंद्र म्हणून विकसित झाला आहे व त्यास पूरक असे वांद्रे-कुर्ला संकुलात “जी-टेक्स” ब्लॉकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोठ्या वित्तीय कंपन्यांची कार्यालये स्थापित करून हे क्षेत्र “जागतिक वित्तीय सेवा केंद्र” (IFSC) म्हणून विकसित करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे या संकुलाचा विकास होणे तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहार (Transaction) मुंबईत सुरु झाल्यावर राज्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील प्राप्त होणे अपेक्षित आहे.

(४) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या बैठकीत बांद्रा-कुर्ला संकुलामध्ये जागतिक वित्तीय सेवा केंद्रासाठी (IFSC) सुमारे २० हेक्टर भूखंड राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांद्रा-कुर्ला संकुलात “जागतिक वित्तीय सेवा केंद्र” स्थापनेचा बृहत आराखडा तयार करणे तसेच हा प्रकल्प राबविण्याबाबतची अंमलबजावणी धोरण निश्चित करण्याबाबत सल्लागाराची नेमणूक करण्याची निविदा प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर सुरु आहे.

राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्याबाबत

(५६) * १६८३० श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील १८ शासकीय विभागातील मिळून १ लाख ७३ हजार ४६६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीने करण्यात आली असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात भरतीचा अनुशेष वर्षानुवर्षे रिक्त आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कंत्राटी पध्दतीने वर्षानुवर्षे सेवा लाभविना शासकीय नोकरी करणाऱ्या मोठ्या संख्येने असलेल्या या कर्मचाऱ्यांना डावलून नियमित भरती करण्यात येते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे,
- (५) असल्यास, राज्यातील विविध विभागातील नोकर भरतीचा अनुशेष भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) माहे जानेवारी, २०१६ मध्ये, शासनाच्या विविध विभागात अर्धवेळ, करार कंत्राटी, तासिका, रोजंदारी, बाह्यस्त्रोत व अन्य मार्गाने १,०९,६५४ एवढे कर्मचारी काम करीत असल्याची माहिती, अर्जदारात देण्यात आलेली आहे.

(२), (३), (४) व (५) सेवानिवृत्ती व इतर कारणामुळे शासन सेवेत रिक्त होणारी पदे तसेच पदोन्नती व सरळसेवेने पदभरती करणे या निरंतर प्रक्रिया असून शासनाच्या अद्ययावत आदेशाप्रमाणे भरती प्रक्रिया सुरु आहे. तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक दिनांक २५.८.२००५ अन्वये शासकीय निमशासकीय, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था यामधील गट-अ ते गट-ड मधील सरळसेवेच्या कोट्यातील नामनिर्देशनाद्वारे भरावयाची पदे शासनाने विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग, जिल्हानिवड समित्या आणि विविध विभागांनी नियुक्त केलेल्या निवड समित्या यांच्यामार्फत स्पर्धा परिक्षांद्वारे निवड केलेल्या उमेदवारांमधून भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी नियुक्त्या नियमित करण्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरात संगणक प्रशिक्षणासाठी शिक्षण मंडळाच्या शाळांना पुरविण्यात आलेल्या एलसीडी दूरदर्शन संचामध्ये झालेला गैरव्यवहार

(५७) * १५०९८ श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरात संगणक प्रशिक्षणासाठी शिक्षण मंडळाच्या शाळांना पुरविण्यात आलेले दूरदर्शन संच कागदोपत्री दाखविण्यात येऊन शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर घेतल्याचे माहे डिसेंबर, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, शिक्षण मंडळाच्या एलसीडी दूरदर्शन संचामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे महानगरपालिकेकडे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी प्राथमिक शाळांत टी.व्ही. वाटपातील कथित गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

(२) व (३) आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आदेशानुसार चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून, सदयःस्थितीत चौकशी सुरु आहे.

चौकशीतील निष्कर्षानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीमध्ये सुरक्षेच्या अतिरेकामुळे पर्यटक, भाविक व स्थानिक नागरिकांचे हाल झाल्याबाबत

(५८) * १४९५६ श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दिनांक २९ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या पहिल्या शाही पर्वणीमध्ये सुरक्षेच्या अतिरेकामुळे व प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटक, भाविक व स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याबाबत लोकप्रतिनिधी व विविध सामाजिक संघटनांनी तक्रारी केलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनावश्यक बांबू बॅरेकेटिंग आणि तात्पुरत्या शौचालयांबाबतच्या अनावश्यक खर्चाची चौकशी करण्यासाठी शासनाकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा आशयाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

- मा.लोकप्रतिनिधी यांनी पहिल्या पर्वणीच्या काळात केलेल्या नियोजनासंदर्भात लेखी पत्र देऊन नियोजनात बदल सुचविले होते. त्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या सुचनांनुसार नियोजनात अंशतः बदल करण्यात आला होता.
- नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीमध्ये भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे हाल झालेले नसून कोणतीही अप्रिय घटना न घडता पर्वणी सुरळीत पार पडली आहे.

(२) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या काळात भाविकांच्या सुरक्षा व सोयीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या ठिकाणी बांबू बॅरेकेटिंग करणे आवश्यक होते.

तसेच पर्वणी कालावधीत भाविकांसाठी तात्पुरती शौचालये उभारणे आवश्यक होते. यासाठी नाशिक महानगरपालिकेने विहित निविदा प्रक्रिया राबवून, तात्पुरती शौचालये उभारली होती.

बांबू बॅरेकेटिंग आणि तात्पुरत्या शौचालयांबाबत अनावश्यक खर्च झाल्यासंदर्भात पोलीस आयुक्त, नाशिक व नाशिक महानगरपालिका यांच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महापालिकेला वाहन चालक पुरविण्याचा ठेका घेत असलेले
ठेकेदार वाहन चालकांची लूट करित असल्याबाबत**

(५९) * १५७८३ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महापालिका वाहन चालकांसाठी ठेकेदारास दर दिवशी रुपये ५०२ देत असताना वाहन चालक ठेकेदार वाहन चालकास प्रतिदिन केवळ रुपये ३३० देत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार महापालिकेला वाहन चालक पुरविणाऱ्या ठेकेदारांकडून वाहन चालकांची लूट होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सन २०१५-१६ करिता रुपये ५०२.५० प्रतिदिन प्रति वाहन चालक इतका सर्वात कमी दर पुणे महानगरपालिकेने मान्य केला असून, किमान वेतन कायद्यानुसार रुपये ५०२/- प्रति वाहन चालक इतकी रक्कम देय आहे, त्यामध्ये रजा वेतन व बोनस रक्कमेचा समावेश आहे.

सदर रक्कमेतून ई.एस.आय., ई.पी.एफ. व कामगार कल्याण निधीकरिता एकूण १२२.३५ इतकी प्रतिदिन रक्कम कंत्राटी वाहन चालकाच्या नावे ठेकेदाराकडून परस्पर संबंधित खात्याकडे भ्रष्टाचार करणे बंधनकारक आहे.

ई.एस.आय. व ई.पी.एफ खात्याकडे ठेकेदाराकडून पुरविलेल्या कंत्राटी वाहन चालकांच्या योग्य त्या रकमा भरल्या जात नसल्याबाबत महानगरपालिकेच्या निदर्शनास आल्याने, सदर ठेकेदाराचे काम नोव्हेंबर, २०१५ मध्ये संपुष्टात आणले आहे. माहे डिसेंबर, २०१५ पासून स्थायी समितीच्या मान्यतेने वाहन चालक सेवक पुरविण्याचे काम नवीन ठेकेदारास देण्यात आले आहे.

सद्यःस्थितीत ठेकेदार नियमाप्रमाणे शासकीय रकमेचा भरणा करीत असून, नियमाप्रमाणे वाहन चालक सेवकांना योग्य ते वेतन प्रदान केले जात आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखेवर

पडलेल्या दरोड्याच्या घटनांच्या तपासाबाबत

(६०) * १६२९२ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२६८० ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निमगांव (ता.मालेगांव, जि.नाशिक), रानवड (ता.जि.नाशिक) इत्यादी विविध शाखांवर पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणी आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात येत असून त्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आरोपींच्या फिंगरप्रिंट तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सर्व दरोडेखोर / आरोपींचा शोध लावून मुद्देमाल हस्तगत करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाचे कारण काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निमगांव शाखेच्या घरफोडी चोरी प्रकरणी मालेगांव तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५२/२०१५ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हा व सदर बँकेच्या रानवड शाखेच्या घरफोडी प्रकरणी पिंपळगांव बसवंत पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ११५/२०१५, भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० या दोन्ही गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाद्वारे करण्यात येत असून त्यासाठी स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांचे मदतीने समांतर तपास करण्यात येत आहे.

(२) रानवड ता.निफाड शाखेतील गुन्ह्यातील २ चान्स प्रिंट तपासणी अहवाल अंगुलीमुद्रा तज्ञाकडून अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. त्यांचेकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

निमगांव शाखेतील गुन्ह्यात संशयीत चान्स प्रिंट मिळून आलेल्या नाहीत.

(३) दाखल गुन्ह्याच्या तपासात श्वान पथकाचे सहाय्य घेण्यात आले, तथापि त्याचा उपयोग झाला नाही. बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांचे एस.डी.आर. व सी.सी.आर., सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, घटनास्थळाचा डम डाटा मिळवून तपास करण्यात येत आहे. तसेच आरोपींची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथक तयार करून विविध ठिकाणी पाठवून तपास करण्यात आला. गुप्त बातमीदार व पोलीस मित्रांचे सहाय्य घेण्यात आले. गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**राज्यातील प्रमुख शहरांना हवाई वाहतुक सेवेने
 जोडण्याच्या शासनाच्या धोरणाबाबत**

(६१) * १४७७० आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.आनंदराव पाटील, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२५६२ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील प्रमुख शहरांना हवाई वाहतुक सेवेने नियमित जोडण्याचे शासनाने धोरण तयार केले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे,

(२) असल्यास, राज्यातील विविध शहरे नियमित हवाई सेवेद्वारे जोडण्याबाबत केंद्र शासनाच्या प्रस्तावित धोरणाशी सुसंगत धोरण आखण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

- (३) असल्यास, राज्यात कोणकोणत्या शहरात हवाई सेवा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला वा घेण्यात येत आहे,
- (४) असल्यास, राज्याच्या हवाई वाहतुकीबाबतचे शासनाच्या धोरणाचे स्वरूप काय आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) राज्यातील विविध शहरे नियमित हवाई सेवेद्वारे जोडण्याबाबत केंद्र शासनाच्या प्रस्तावित धोरणाशी सुसंगत राज्य शासनाचे धोरण आखण्या प्रकरणी सर्व संबंधित विभागांशी विचार विनिमय करण्यात येत आहे.

- (३) सध्या ज्या ठिकाणी विमानतळे उपलब्ध आहेत. त्याबाबतीत विचार करण्यात येत आहे,
- (४) व (५) हवाई सेवा सुरु करण्यासाठी विमानतळाच्या ठिकाणी आवश्यक सेवा विकसित करणे विमान कंपन्यांना परवडेल अशा प्रकारे विविध सुविधा उपलब्ध करून देणे, किमान प्रवासी क्षमता आश्वासित करणे इ.बाबी यामध्ये विचाराधीन आहेत.

औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात महिलांना

मारहाण झाल्याच्या घटनेबाबत

(६२) * १५७४३ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औरंगाबाद येथील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ४ व ६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास अपघातात मृत्यू पावलेल्या मैत्रिणीच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गेलेल्या दोन महिलांना क्रांती चौक पोलीसांनी दिनांक ४ ते ६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यादरम्यान विवस्त्र करून त्यांच्यावर मिरची पावडर वापरली असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार महिलांना मारहाण करणा-या पोलीसांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) नाही.

पोलीस स्टेशन, क्रांतीचौक, आकस्मात मृत्यू क्र.१/२०१६ कलम १७४ फौजदारी प्रक्रिया संहिता मध्ये दाखल करण्यात आला. त्यानंतर मिझा लॉज मध्यवर्ती बसस्थानक येथे दोन आरोपींनी मयत महिलेस लाथा बुक्याने पायाच्या गुडघ्याने पोटात, छातीत मारहाण केल्याने त्यास छातीत मार लागून मरण पावल्याचे चौकशी समोर आल्याने दिनांक ५.१.२०१६ रोजी गु.र.नं.२३/२०१६ कलम ३०२, ३४ भादवि सह ८२, ९० महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासामध्ये भादविचे कलम १८२, २०१ प्रमाणे समाविष्ट करण्यात आलेले आहे.

नमूद गुन्ह्यात मयत महिलेच्या मृत्यूच्या चौकशीसाठी साक्षीदार महिलेने सांगितल्यावरून पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनेच्या दिवशी मृत महिलेसोबत असलेल्या तीन महिलांना चौकशीसाठी बोलवले होते. सदर तीनही महिला असल्याने त्यांची सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक या महिला पोलीस अधिकारी यांचेमार्फत चौकशी केली व जबाब नोंदविले होते. महिला पोलीस अधिकारी यांनी चौकशी दरम्यान अर्जदार यांना विवस्त्र करून त्यांच्यावर मिरचीची पुड वापरलेली नाही असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणाची चौकशी निपक्षपाती व पारदर्शक व्हावी म्हणून पोलीस उप निरीक्षक यांना निलंबित करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांनी सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला आहे. अहवालात अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी सिद्ध झालेल्या नाहीत. तथापि, पोलीस उप निरीक्षक यांचा निष्काळजीपणा आढळून आल्याने त्यांना दोन वर्षे वार्षिक वेतनवाढ स्थगित का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**आय लॉग पोर्ट उद्योग समूहाने नाटे-आंबोळगड (ता.राजापूर जि.रत्नागिरी)
परिसरातील शेतकऱ्यांच्या केलेल्या फसवणूकीबाबत**

(६३) * १६२३३ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाटे-आंबोळगड (ता.राजापूर, जि.रत्नागिरी) परिसरात कोलकत्यातील आय लॉग पोर्ट उद्योग समूहाने खाजगी तत्वावर बंदर प्रकल्प उभारणीकरीता ४५० ते ५०० एकर जमीन अल्प दराने शेतकऱ्यांना फसवून विकत घेतली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ज्या शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेतल्या त्या शेतकऱ्यांना आयकर विभागाने नोटीसा पाठविल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी, तहसिलदार राजापूर तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या तक्रारींच्या अनुषंगाने शासनाने या कंपनीविरुद्ध कारवाई करून स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मेसर्स आय लॉग कंपनीशी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दि.२४/२/२०१४ रोजी ५ वर्षांचा करारनामा केला आहे. तसेच कंपनीस कॅप्टीव्ह जेटीकरिता ५०० मीटरचा वॉटर फ्रण्ट देण्यात आलेला आहे. मेसर्स आय लॉग कंपनीने शेतकरी जमिन मालकाशी परस्पर वाटाघाटी करून जमिनी खरेदी केलेल्या आहेत.

- (२) सदर व्यवहार खाजगी असल्याने शासनाशी संबंधीत नाही.
- (३) होय.

श्री.महेश दिलीप शिंदे, रा.वेत्ये यांनी मौजे नाटे येथील वडिलोपार्जित एकत्रातील व सामाईकातील मिळकती हडप केल्याबाबत कंपनीविरुद्ध तहसिलदार राजापूर यांचेकडे तक्रार केली आहे. तसेच नाटे सागरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

(४) श्री.महेश शिंदे यांनी कंपनीविरुद्ध तहसिलदार राजापूर यांच्याकडे तक्रार केली होती. त्याबाबत उपविभागीय अधिकारी, राजापूर यांच्याकडे पुनर्विलोकनाची कार्यवाही सुरु आहे. तसेच मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राजापूर यांच्याकडे दोषारोप पत्र सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील सुधारगृहातून अल्पवयीन आरोपींनी पलायन केल्याबाबत

(६४) * १४८३३ श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.धनंजय मुंडे, श्री.महादेव जानकर, श्रीमती स्मिता वाघ, श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.जनार्दन चांदूरकर, डॉ.सुधीर तांबे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.सुभाष झांबड, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.निरंजन डावखरे, श्री.जयवंतराव जाधव, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.शरद रणपिसे, श्री.रामराव वडकुते, श्री.आनंद ठाकूर, श्री.राजेंद्र जैन, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील सुधारगृहातून दरवाजाचे गज कापून १२ अल्पवयीन आरोपींनी दिनांक ११ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास पलायन केल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अल्पवयीन आरोपींनी पळून जाताना एका दुकानात चोरी केल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या आरोपींपैकी काही आरोपी अट्टल गुन्हेगार असून काही आरोपींविरुद्ध खुनाचे खटले सुरु आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या आरोपींपैकी किती आरोपींना अटक केली वा करण्यात येत आहे,

(५) तसेच, उक्त प्रकरणी शासनाने हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) बोस्टल स्कूल या संस्थेतून १२ किशोर बंद्यांनी पलायन केले होते. त्यापैकी ११ किशोर बंद्यांना बोस्टल स्कूल या संस्थेत सरकारवाडा या पोलीस स्टेशनमार्फत दाखल करण्यात आले आहे.

उर्वरीत १ किशोर बंदयास अटक करणेबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक यांचेकडे वेळोवेळी पत्रव्यवहार सुरू असून सदर बंदयास अटक करणेबाबत विनंती करण्यात आली आहे.

(५) प्रस्तुत प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळून आलेले २ रक्षक व १ हवालदार अशा एकूण ३ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.

तसेच २ तुरुंगाधिकारी व २ रक्षक यांचेविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम १० अन्वये कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही

**मुंबई मेट्रोच्या तिकिट दराबाबत नेमलेल्या ई
पदमनाभन समितीच्या अहवालाबाबत**

(६५) * १७२४३ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक १२१४३ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने नेमलेल्या ई पदमनाभन समितीच्या अहवालामुळे मुंबई मेट्रोच्या तिकिट दराचा गुंता वाढलेला असून सदर समितीने रुपये ११० तिकिट दराची शिफारस केल्याने या अहवालाचा फेरआढावा घेण्याचे निर्देश केंद्रीय नगरविकास खात्याने राज्य शासनाला दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माजी मुख्य सचिव श्री.जयंत बांटीया यांच्या समितीने सदरहू पदमनाभन समितीच्या दरवाढीला विरोध दर्शवून तिकिट दर रुपये १८, २२, २६ असे असण्याविषयी सुचविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकल्प बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या स्वरूपाचा असतानासुद्धा केंद्र शासनाने तिकिट दराचा गुंता सोडविण्यासाठी नेमलेल्या समितीचे सवलत करारनाम्याच्या अटी व शर्तीकडे दुर्लक्ष झालेले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, वाढीव तिकिटाचा बोजा ग्राहकांवर लादण्यापेक्षा दुसऱ्या उपाययोजना करण्याविषयी एम.एम.आर.डी.ए. व मे.मुंबई मेट्रो-१ प्रा.लि. कोणतीही कार्यवाही करित नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) होय.

(४), (५) व (६) मुंबई मेट्रो लाईन १ या मार्गाच्या मे.मुंबई मेट्रो-१ प्रा.लि.यांच्या भाडे वाढीच्या विरोधात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मा.उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच, जुन्या भाडेवाढ समितीचा अहवाल रद्द करून पुन्हा नवी भाडेवाढ समितीची स्थापना करावी, अशी केंद्र शासनास विनंती करण्यात आली आहे. त्यावर केंद्र शासनाने सदर बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे सद्यःस्थितीत या बाबीचा विचार होऊ शकत नाही असे कळविले आहे.

**व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक पदाची जबाबदारी
तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिका-याकडे सोपविण्यात आल्याबाबत**

(६६) * १९०५० श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.गिरीशचंद्र व्यास, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या व्यवसाय शिक्षण व कौशल्य विकासाकरिता स्वतंत्रपणे कार्यरत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक पदाची जबाबदारी याच संचालनालयातील वरिष्ठ व पात्र अधिकाऱ्यांकडे सोपविण्याऐवजी तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिका-याकडे या पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, संचालनालयातील वरिष्ठ व पात्र अधिकाऱ्यांकडे पदभार सोपविण्याऐवजी तंत्रशिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांकडे या पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यास अनुभव नसल्याने या पदावर कायमस्वरूपी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२)

श्री.दयानंद मेश्राम हे तंत्रशिक्षण संचालनालयातील जेष्ठ व अनुभवी अधिकारी आहेत. तसेच आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय (भाप्रसे) हे ही वरिष्ठ दर्जाचे अधिकारी असून, या दोन अधिकाऱ्यांकडे संचालक पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय शासनाने घेतला आहे.

(३) व (४)

संचालक (व्यवसाय शिक्षण) व संचालक (प्रशिक्षण) या दोन्ही पदांवर नियमित स्वरूपात अधिकारी देण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार १ पद सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक ३१.७.२०१५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात विज्ञापित झाली आहे. तसेच अन्य १ पद पदोन्नतीने भरण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

सेल्फीमुळे घडणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत

(६७) * १४६७० डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वांद्रे (मुंबई) येथील बॅण्ड स्टॅडच्या किनाऱ्यावर सेल्फी काढताना समुद्रात पडून तीन तरुणी बुडाल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय.,

(२) असल्यास, सदर तरुणींना वाचविण्याकरिता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावलेल्या रमेश वळंजू याचाही तरुणीसह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यात सेल्फी काढण्याचे प्रकार वाढले असून या सेल्फी प्रकरणात दिनांक ४ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास लोकलच्या टपावर सेल्फी काढताना साहिल ईश्वरकर या १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने प्राण गमावल्याची घटना नाहूर (मुंबई) येथे घडली तर दिनांक १४ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास नवी मुंबईतील मंगेश घोरपडे, संकेत धुरी आणि शैलेश कधाळे या महाविद्यालयीन तरुणांचा धरणात पडून मृत्यू झाला तर माहे मार्च, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान नागपूर नजिक मंगरूळ तलावात बोट उलटून सात विद्यार्थी बुडाले तसेच दिनांक २० जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास नाशिक येथील चौढी धबधब्यात बुडून त्रिलोक चौहान व प्रशांत जाधव या तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सेल्फीमुळे घडणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) दिनांक ९.१.२०१६ रोजी वांद्रे, मुंबई येथे बँडस्टँडच्या समुद्रकिनार्यावर फिरण्यासाठी आलेल्या तीन तरुणी सेल्फी काढत असताना त्यांच्यापैकी दोघींचा पाय घसरल्याने त्या दोघी पाण्यात पडल्या. त्यावेळी तेथून जाणाऱ्या श्री.रमेश वळंजू यांनी एका तरुणीस पाण्यातून बाहेर काढले व दुसऱ्या तरुणीस पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न करित असताना ते दोघेही पाण्यामध्ये बुडाले. श्री.वळंजू यांचा मृतदेह दिनांक ११.१.२०१६ रोजी धारावी येथे मिळून आला. या घटनेबाबत धारावी पोलीस ठाणे येथे अपमृत्यू क्र. ५/२०१६ दाखल करण्यात आला आहे. बुडालेल्या तरुणीचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. तीचा शोध घेणे चालू आहे.

(३) दिनांक २.११.२०१५ रोजी नाहूर येथे साहिल ईश्वरकर या १४ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू गाडीच्या टपावरून प्रवास करतेवेळी उच्च दाबाच्या ओव्हरहेड वाहिनीच्या संपर्कात आल्याने विद्युत प्रवाहाच्या झटक्याने भाजून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मृत मुलगा सेल्फीकरीता गाडीच्या टपावर चढला होता व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला याबाबत कोणताही पुरावा किंवा साक्षीदार समोर आलेला नाही. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाणे येथे अपमृत्यू नोंदणी क्र. ३३३/२०१५ फौ.द.प्र.सं. कलम १७४ प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे.

दि.१४.४.२०१५ रोजी मंगेश घोरपडे, संकेत धुरी व शैलेश कंधाळे हे तीन मुले उरण तालुक्यातील कणठवली येथे सहलीसाठी गेले होते. तेथील बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये फोटो काढण्यासाठी मुले उतरली असताना पाण्यात बुडून मयत झाली आहेत. याबाबत उरण पोलीस ठाणे येथे अपमृत्यू र.क्र.१८/२०१५, फौ.दं.प्र.स. कलम १७४ प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे.

दिनांक २२.३.२०१५ रोजी नागपूर जवळील मंगरुळ तलावात ८ तरुण नादुरुस्त डोंगा स्वतः चालवत असताना फोटो काढण्याच्या नादात डोंग्यामध्ये पाणी भरून डोंगा तलावाच्या पाण्यात बुडाला. या घटनेत ७ तरुण मृत्यू पावले. या घटनेबाबत पोलीस स्टेशन बोरी येथे मर्ग क्र.१६/१५ फौ.दं.प्र.स. कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १९.७.२०१५ रोजी प्रकाश जाधव, त्रिलोक चौहान व त्यांचे मित्र सहलीकरीता चोंढी ता.त्र्यंबकेश्वर जि.नाशिक येथे गेले होते. चोंढी डोहात पडणाऱ्या धबधब्यातील पाण्यात उभे राहून फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने पाण्याच्या डोहात बुडून प्रकाश जाधव व त्रिलोक चौहान यांचा मृत्यू झाला. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन येथे अपमृत्यू रजिस्टर नं. ३०/२०१५ फौ.दं.प्र.स. कलम १७४ अन्वये नोंद घेण्यात आली आहे.

(४) अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१. समुद्र किनारी पर्यटकांनी सेल्फी/फोटो काढण्याचा मोह टाळावा याकरीता पोलीसांकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येते.
२. सुट्टीच्या दिवशी पर्यटनाच्या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गस्त घालण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर (जि.ठाणे) येथील मुस्लिम समाजासाठी
 कब्रस्तानला जागा देण्याबाबत**

(६८) * १७९५५ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, अॅड.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
 (१) उल्हासनगर (जि.ठाणे) येथील मुस्लिम समाजाने ३० वर्षांपासून त्या ठिकाणी कब्रस्तानची सतत मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, त्यांच्या मागणीवर कोणतीही निर्णय न झाल्याने त्यांनी दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास एका व्यक्तीचा मृतदेह महानगरपालिकेत आणला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानला जागा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुस्लिम समाजाकडून कब्रस्तानसाठी जागेची मागणी मागील १५ वर्षांपासून आहे.

(२) होय.

(३) उल्हासनगर शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये आ.क्र. ५० स्मशानभूमी हे आरक्षण असून या आरक्षणामधील २ एकर क्षेत्र मुस्लिम समाजासाठी दफनभूमी यासाठी आरक्षित करण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ मधील वैधानिक कार्यवाही पूर्ण करून फेरबदल प्रस्ताव कलम ३७(२) अन्वये शासनाच्या मान्यतेसाठी सादर केल्यास शासन त्याविषयी उचित निर्णय घेईल, असे शासनाने आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका यांना दिनांक २६.३.२०१३ च्या पत्रान्वये कळविले आहे. मात्र उल्हासनगर महानगरपालिकेने तसा प्रस्ताव शासनास सादर केलेला नाही. तसेच मौजे म्हारळ येथील स.नं. ५८ मधील २ एकर क्षेत्र शासनाने दिनांक २५/७/२००६ च्या अधिसूचनेद्वारे कब्रस्तानकरिता आरक्षित केले असून उल्हासनगर शहराच्या सुधारित प्रारूप विकास योजनेमध्ये सुध्दा ही जागा आरक्षण क्र. १६ अन्वये कब्रस्तानकरिता आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. सदर आरक्षित जमिनीचा ताबा संबंधितांनी महानगरपालिकेस दिलेला आहे. तथापि या आरक्षणासंदर्भात मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईदर (जि.ठाणे) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याबाबत

(६९) * १८०५८ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप,

श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईदर (जि.ठाणे) येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून अनियमित तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून पाणी कपातीमुळे ४८ तासांनी मिळणारे पाणी आता ७२ तासांनी मिळत असल्यामुळे येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उत्तन, चेणे, काजूपाडा येथील धरणांतून पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मिरा-भाईदर शहराची दैनंदिन पाण्याची गरज १७२ द.ल.लि. एवढी आहे. शहराकरीता स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.या कंपनीकडून ८६ द.ल.लि.प्रति दिन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ५० द.ल.लि. प्रति दिन असा एकूण १३६ द.ल.लि. प्रति दिन एवढा पाणी कोटा मंजूर आहे. अशाप्रकारे पाणी पुरवठ्यातील तुट ३६ द.ल.लि.प्रति दिन एवढी असल्याने शहराला ४० ते ४८ तासांनी पाणी पुरवठा केला जात होता.

सद्यस्थितीत लघुपाटबंधारे विभागामार्फत पाणी कपात लागू करण्यात आल्याने मिरा-भाईदर शहरास सरासरी ७२ तासांनी पाणी पुरवठा केला जात आहे.

(२) व (३) महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन, चेणे व काजूपाडा येथे धरणे अस्तित्वात नाहीत.

मात्र सध्याची पाणी पुरवठ्यातील तूट व वाढती पाणी टंचाई विचारात घेता, मिरा-भाईदर महानगरपालिकेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ७५ द.ल.लि. प्रति दिन एवढे अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे. या पाण्याचा पुरवठा सुरु करण्याच्या दृष्टीने करावयाची कामे प्रगतीपथावर असल्याचे आयुक्त, मिरा-भाईदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबत

(७०) * १६१०८ श्री.सतेज उर्फ बंटी पाटील, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात देशभरातून लोक येत असून त्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे काय व याबाबतची सदयःस्थिती काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) कोल्हापूर येथील श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर परिसर विकास प्रकल्प आराखडा व कोल्हापूर तीर्थविकास प्राधिकरणास मंजूरीचा प्रस्ताव आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका यांचेकडून दि.६/३/२०१५ व विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून दि.७/५/२०१५ रोजीच्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

- (२) राज्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ / परिसर विकास आराखडा अंतिम करणेबाबत शासनाने दि. ४/६/२०१५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कार्यपध्दती निश्चित केली असून त्यानुसार स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय समितीमार्फत प्रस्ताव सादर करण्याविषयी संबंधितांना सूचित केले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

हरिहरेश्वर (ता.श्रीवर्धन, जि.रायगड) येथील विकास कामे अपूर्ण असल्याबाबत

(७१) * १६५२६ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या श्रीवर्धन (जि.रायगड) तालुक्यातील हरिहरेश्वर या धार्मिक व पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनाने १० वर्षात रक्कम रुपये १३.५० कोटी खर्च केलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, धार्मिक व पर्यटन स्थळाच्या विकासासाठी करण्यात आलेली कामे माहे जानेवारी, २०१६ पर्यंत अपूर्ण असल्याबाबत ग्रामस्थाने शासनाकडे तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अपूर्ण कामे करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारास दिलेल्या रकमेबाबत शासनाने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अंशतः खरे आहे. प्रत्यक्षात कामावर रुपये ७.१३ कोटी इतका खर्च झालेला आहे.

(२) नाही, असे आढळून आले नाही.

(३) व (४) झालेल्या कामांचा देयके अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या
गिरीस्थान माथेरानचा विकास करण्याबाबत**

(७२) * १७७७२ श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गिरीस्थान माथेरानच्या विकासासाठी सुमारे १२५ कोटी रुपयावरून अधिक निधीचा वापर करण्यासाठी एमएमआरडीएने आराखडा तयार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, सदरील योजनेच्या कामास सुरुवात करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) नेरळ दस्तुरी रस्त्याचे सुरक्षा उपाय योजनासह अस्तित्वातील रस्त्याच्या रुंदीमध्ये रुंदीकरण व सुधारीकरण करणे, दस्तुरी माथेरान या कच्या पथमार्गाचे च्या अस्तित्वातील रुंदीमध्ये माथेरान संनियंत्रित समितीने शिफारस केलेल्या पेवर ब्लॉकने सुधारीकरण करणे व बायो टायलेट, माथेरान हेरीटेज कॉन्झरव्हेशन कमिटीने शिफारस केलेल्या स्ट्रीट फर्निचरच्या सुविधा निर्माण करणे तसेच माथेरान येथील ४ दर्शनिय स्थळांच्या (पॅनोरमा पॉईंट, हार्ट पॉईंट, मायरा पॉईंट,

इको पॉईंट) कच्या पोहोच पदपथाचे अस्तित्वातील रुंदीमध्ये, माथेरान संनियंत्रित समितीने शिफारस केलेल्या पेवर ब्लॉकने सुधारीकरण करणे व बायो टायलेट, माथेरान हेरीटेज कॉन्झरव्हेशन कमिटीने शिफारस केलेल्या स्ट्रीट फर्निचरच्या सुविधा निर्माण करणे अशा कामांचा समावेश आहे.

(३) व (४) नेरळ दस्तूरी रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असून उर्वरीत दस्तूरी माथेरान पथमार्ग व माथेरान येथील ४ दर्शनिय स्थळांच्या पोहोच मार्गांच्या कामासाठी ई-निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्या असून आर्थिक देकाराची पडताळणी त्यांच्या स्तरावर प्रगतीपथावर आहे.

मालेगाव महानगरपालिका हद्दीतील बंद जकात नाके खासगी

मालकांना बेकायदेशीररित्या देण्यात आल्याबाबत

(७३) * १७०८३ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव महानगरपालिका हद्दीतील जकात नाके स्थानिक संस्था कर लावण्यात आल्याने बंद पडले असल्याने यातील नवीन बसस्थानक किडवाई रस्ता व रजारोड येथील जकात नाके खासगी मालकांना बेकायदेशीररित्या देण्याबरोबरच पदाचा दुरुपयोग केल्याचा संबंधित अधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित मालकांना जकात नाके खाली करण्याचे आदेश देवून संबंधित अधिकाऱ्यांची शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

याबाबत महानगरपालिकेचे मुख्यलेखापरीक्षक यांचेमार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली असता प्रथमदर्शनी गाळे वाटप करतांना अनियमितता झाल्याचे दिसून आले.

(२) संबंधित गाळेधारकांना गाळे रिकामे करण्याबाबत महानगरपालिकेमार्फत नोटीस बजावण्यात आलेली आहे. सदर नोटीशीविरुद्ध गाळेधारकांनी स्थानिक न्यायालयात दावा दाखल केला असून मा.न्यायालयाने स्थगिती आदेश पारित केलेला आहे.

सदर गाळे वाटपाबाबत झालेल्या अनियमिततेप्रकरणी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची विभागीय चौकशी महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

तसेच संबंधित उपायुक्त यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर येथील कामगार न्यायालयात चौकशी अधिकारी नसल्याबाबत

(७४) * १९०११ श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर :

सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथील कामगार न्यायालयात गत दहा वर्षांपासून चौकशी अधिकारी नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर न्यायालयात चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही.

सदर न्यायालयात हे पद मंजूर नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व दारिद्र्य रेषेखालील
व्यक्तींना योग्य आरोग्य सुविधा मिळत नसल्याबाबत**

(७५) * १५४३९ श्री.आनंदराव पाटील, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, डॉ.सुधीर तांबे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक ११२४९ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेष: मुंबई उपनगरात व पुणे येथील धर्मादाय संस्थेच्या नावाखाली सुरु असलेल्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीकरिता एकूण खाटांच्या १० टक्के खाटा राखून ठेवून त्यांना मोफत उपचार देणे तसेच खाजगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये या प्रवर्गातील रुग्णांना त्याचा लाभ दिला जात नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, राज्यातील अनेक जिल्ह्यात व तालुक्यात अशी अनेक धर्मादाय संस्थांची रुग्णालये तेथील नागरिकांना, रुग्णांना योग्य प्रकारच्या शासनाच्या सोयीसुविधा देत नसल्याचे आढळून येत आहे, याबाबत शासन खास बाब म्हणून अशा रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी नविन काही उपाययोजना आखणार आहे काय व किती दिवसात आखणार आहे तसेच या संदर्भात एक राज्यस्तरीय समिती नेमणार आहे काय,

(३) तसेच, उपरोक्त प्रकरणी शासनाने गरीब व दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना खाजगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये लाभ मिळण्याबाबत कोणती पारदर्शक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

माहे सप्टेंबर, २००६ ते माहे जून, २०१५ पर्यंत धर्मादाय रुग्णालयात एकुण ३१११३१७ इतक्या निर्धन घटकातील रुग्णांवर मोफत व एकुण २३,५९,६०० इतक्या दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार केले आहेत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

धर्मादाय रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी यापूर्वीच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तसेच मुंबई विश्वस्त व्यवस्था कायद्यांतर्गत नोंदणीकृत रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी सह धर्मादाय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली तपासणी समिती व अपर मुख्य सचिव आरोग्य यांचे अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

(३) धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत रुग्णालय मॉड्यूल गो-लाईव्ह करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर रुग्णालय मॉड्युलच्या माध्यमातून न्यासामार्फत चालविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयाची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून त्याद्वारे महाराष्ट्रातील निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना घरबसल्या कुठल्या आजारासाठी कोणत्या रुग्णालयात जावे लागले तसेच सदर रुग्णालयामध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या खाटापैकी किती खाटा रिकाम्या/उपलब्ध आहेत याची माहिती उपलब्ध होते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सन २०१३ मध्ये सुधारीत वि.नि.नि. ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास
धोरणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याबाबत

(७६) * १५३७६ अॅड.अनिल परब : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २०१३ मध्ये सुधारीत वि.नि.नि. ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास धोरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बहुतांश संस्थानी/विकासकांनी पर्याय क्र.२ (अधिमुल्य) ची निवड केल्याने परवडणारी घरे उपलब्ध होण्याचे मुख्य उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाच्या प्रस्तावित गृहनिर्माण धोरणात यासंदर्भात काय तरतूद करण्यात आली आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार सन २०१३ मध्ये बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम ३३ (५) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणानंतर त्यामधील तरतुदीनुसार पुनर्विकासाच्या २६ प्रस्तावांना म्हाडाकडून देकारपत्रे देण्यात आली असून त्यापैकी १० प्रस्तावामध्ये म्हाडाकडून ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

(२) व (३) शासनाच्या नगरविकास विभागाच्या दिनांक ६.१२.२००८ च्या अधिसूचनेनुसार बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम ३३(५) मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करतांना म्हाडाचा हिस्सा गृहसाठ्याच्या स्वरूपात घेणे अथवा म्हाडाने अधिमूल्य स्विकारून उर्वरित चटई क्षेत्राचे वितरण संबंधित गृहनिर्माण संस्थेस करणे असे दोन पर्याय होते. मात्र बहुतांश विकासक/संस्थानी वरीलपैकी दुसऱ्या पर्यायाचा स्वीकार केल्याचे निदर्शनास आल्याने व यामुळे म्हाडाच्या परवडणारी घरे निर्मिती करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचे दृष्टीने नगरविकास विभागाच्या दिनांक ८.१०.२०१३ च्या अधिसूचनेन्वये बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम ३३ (५) मध्ये सुधारणा करण्यात आल्या व त्यानुसार पुनर्विकासानंतर म्हाडाचा वाटा केवळ गृहसाठ्याच्या स्वरूपात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.

उपरोक्त वि.नि.नि. ३३ (५) मध्ये काही सुधारणा करावयाच्या असल्यास त्याअनुषंगाने सादर सुधारणा/प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करून प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर आवश्यकतेनुसार प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्यास शासन स्तरावरून म्हाडास कळविण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील रुग्णालये/नागरी सेवा आरोग्य केंद्राकरिता वैद्यकीय संवर्गातील पदे निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत

(७७) * १७८१५ श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील रुग्णालये/नागरी सेवा आरोग्य केंद्राकरिता वैद्यकीय संवर्गातील पदे निर्माण करण्यास मान्यता देण्याबाबत नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. कडॉमपा / १००७ / ४५३ / प्र.क्र.१८३ / नवि-२८, दिनांक ४ जून, २०१५ रोजी वा त्यासुमारास निर्गमित केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी त्यांच्या दिनांक २७ मार्च, २०१५ च्या पत्रान्वये शासनास सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने विचार करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय संवर्गातील एकूण ८३ पदे निर्माण करण्यास आस्थापना खर्चाची अट शिथिल करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५१ (४) अन्वये मान्यता दिलेली असतानाही वैद्यकीय संवर्गातील शासनाने मंजूरी दिलेल्या ८३ पदांपैकी एकही पद भरलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालये शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याबाबतची मागणी मागील ५ वर्षांपासून तसेच दिनांक १२ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास लोकप्रतिनिधीनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नियंत्रणाखालील रुग्णालये/नागरी आरोग्य केंद्रांकरीता निर्माण करण्यात आलेल्या वैद्यकीय संवर्गातील ८३ पदावर सुयोग्य उमेदवारांची नेमणूक करण्याच्या दृष्टीने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

(३) व (४) होय, हे खरे आहे,

तथापि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारीतील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण व शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली ही दोन्ही रुग्णालये शासनाच्या आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करून घेण्याबाबत सद्यस्थितीत विचार करता येणार नाही, असे मत सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे रोखण्याबाबत

(७८) * १६८६८ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे रोखण्यासाठी संबंधित पोलीस आयुक्तांनी स्वतः याबाबत आवश्यक कार्यवाही केली होती, त्यामुळे थोडे दिवस ही गुन्हेगारी व अवैध धंदे बंद झाले होते, परंतु तदनंतर शहरातील गुन्हेगारी व अवैध धंदे पुन्हा सुरु झाल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त अवैध धंदे व गुन्हेगारी पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

अवैध धंदे बंद झालेले असून लपुन छपुन सुरु असणाऱ्या अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याकरिता कारवाई करण्यात येत आहे.

(२) हे खरे नाही.

(३) लपुन छपुन सुरु असणाऱ्या अवैध धंद्यावर माहे जानेवारी व फेब्रुवारी, २०१६ मध्ये जुगाराच्या ४४, नशाबंदी ५२, एमपीडीए ०१, एनडीपीएस ०१, आर्म अॅक्ट ०७ प्रकरणात कारवाई केली. तसेच गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता कॉम्बींग ऑपरेशन, झोपडपट्टी चेकींग, नाकाबंदी, दामिनी स्कॉड, निर्भया मोबाईल तसेच रेकॉर्डवरील व हद्दपार केलेले गुन्हेगारांना चेक करून त्यानुसार कारवाई चालु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**मिरा-भाईंदर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे
नियोजित अभ्यास दौऱ्याचा फेरविचार करण्याबाबत**

(७९) * १७१७५ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील सर्व ९८ नगरसेवकांसह सुमारे पाच अधिकारी-कर्मचारी म्हैसुरला अभ्यास दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी सुमारे ६० लाख रुपये खर्च होणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे या अभ्यास दौऱ्याचा फेरविचार करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) दि.०३/०२/२०१६ ते दि.०७/०२/२०१६ या कालावधीत मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे सदस्य व अधिकारी/ कर्मचारी अशा एकूण ७३ व्यक्ती म्हैसुर येथे अभ्यास दौऱ्यासाठी गेल्या होत्या.

(२) सदर दौऱ्याकरिता आणि त्यावर येणाऱ्या खर्चास महानगरपालिकेच्या महासभेने सर्वानुमते ठराव करून आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली होती व या प्रयोजनाकरिता महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार हा दौरा पार पडला असल्याचे आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणातून अहमदनगर
 जिल्ह्यास वगळण्यात आल्याबाबत**

(८०) * १७०९४ डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे, मोठे पूल, रस्ते व अन्य कोट्यवधींची कामे करण्यासाठी शासन महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विकसित शहरालगत असूनही यातून अहमदनगर जिल्ह्यास वगळण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्राधिकरणात अहमदनगर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) नाही,

महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्याचे शासनाचे विचाराधिन नाही.

तथापि, राज्यातील महानगर नियोजन समित्यांच्या कार्य क्षेत्रात महानगर विकास प्राधिकरणे स्थापन करण्यासाठी व त्यांना त्यांच्या क्षेत्राचा विकास करतांना, योजना राबवितांना सुसुत्रता राहावी व त्यांना संविधानिक दर्जा प्राप्त होण्याच्या दृष्टिने मुंबई महानगर विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

(२) व (३) हे खरे नाही,

महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन झाले नाही त्यामुळे अहमदनगर जिल्हा वगळण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरात उभारण्यात आलेले बेकायदा कारखाने, वर्कशाप, गोदामांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिका विशेष पथक नेमणार असल्याबाबत

(८१) * १७३२९ श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहर आणि उपनगरात उभारण्यात आलेले बेकायदा कारखाने, वर्कशाप आणि गोदामांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिका विशेष पथके नेमणार असल्याचे दिनांक १८ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पथकाची निर्मिती करून ती कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने क्षेत्रिय कार्यालयनिहाय पदनिर्देशित अधिकारी नियुक्त केले आहेत.

(२) वरीलप्रमाणे नियुक्त अधिकाऱ्यांमार्फत नियमितपणे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेमार्फत विशेष पथकाची निर्मिती करण्यात आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर महानगरपालिकेचे कोणार्क इन्वायरो या कंपनीकडे
कोट्यवधी रुपये थकीत असल्याबाबत**

(८२) * १८०८७ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील कचरा उचलण्याचे काम कोणार्क इन्वायरो या ठेकेदारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कंपनीस शहरातील घनकचरा उचलण्याचा ठेका एक वर्षापूर्वी देवूनही कर्मचाऱ्यांना ठेकेदार कंपनीकडून कोणत्याच सुविधा देण्यात येत नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, रुपये १ कोटी ८२ लाखांची त्यांच्याकडून वसूली होणे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर कंपनीने महानगरपालिकेच्या बोट क्लब भूखंडावर कचरा नेणाऱ्या गाड्या उभ्या केल्याप्रकरणी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने पुन्हा रुपये १२ लाख भाडे भरण्याची नोटीस संबंधित ठेकेदाराला माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर ठेकेदाराकडील कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी त्यास देय असलेल्या देयकातून कपात करून का घेण्यात आली नाही,

(६) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

संबंधित ठेकेदार करारातील अटी व शर्तीनुसार त्यांचेकडे कार्यरत कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवित आहे.

(३) व (४) होय, हे खरे आहे.

मे. कोणार्क इन्वायरो प्रोजेक्टस् प्रा.लि. ही कंपनी घनकचरा वाहतुकीची वाहने उभी करण्यासाठी उल्हासनगर ३ येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या ४ ठिकाणच्या जागेचा वापर करित असल्याने, सदर जागेच्या भाड्यापोटी एकूण रक्कम रु.२,२१,७६,७००/- संबंधित ठेकेदाराकडून वसूल होणे प्रलंबित आहे.

सदर रकमेच्या वसुलीसंदर्भात सदर कंत्राटदार कंपनीस महानगरपालिकेने नोटीसा बजावलेल्या आहेत.

(५) संबंधित कंत्राटदारास थकीत रक्कम भरणा करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्यानंतर, सदर कंत्राटदाराने सदर भाडे आकारणी त्यांना मान्य नसून ती रद्द करण्याबाबतची विनंती महानगरपालिकेकडे केलेली आहे.

(६) व (७) महानगरपालिकेने कंत्राटदारास दिलेल्या नोटीसीच्या अनुषंगाने कंत्राटदाराने महानगरपालिकेकडे केलेली विनंती तसेच कंत्राटातील अटी व शर्ती तपासून याप्रकरणी नियमानुसार एक महिन्याच्या आत कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका यांना देण्यात आल्या आहेत.

**शंखेश्वर प्रेसिडेन्सी, टावरी पाडा (ता.कल्याण, जि.ठाणे) येथे मोकळ्या जागेवर
ड्रेनेज लाईन सोडल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याबाबत**

(८३) * १८२४० श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शंखेश्वर प्रेसिडेन्सी, टावरी पाडा (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील हेरिटेज कॉम्प्लेक्सची ड्रेनेज लाईन ही जवळच्या परिसरातील मोकळ्या जागेवर सोडल्याने त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत असून सदर ठिकाणी अत्यंत दुर्गंधी पसरली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ठिकाणी घाण पसरल्याने डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाने स्थानिक नागरिकांना रोगांची लागण होत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी स्थानिकांनी महानगरपालिकेकडे अनेक लेखी तक्रारी दिलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

टावरी पाडा, कल्याण (पश्चिम) येथील चार्म्स हेरिटेज गृहसंकुलाच्या मलकुंडाची निर्गम वाहिनी इमारती लगतच्या मोकळ्या जागेत सोडल्याने परिसरात सांडपाणी पसरल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) हे खरे नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाने या परिसराची पाहणी केली असता, सदर ठिकाणी रोगांची लागण झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(३) होय, हे खरे आहे,

(४) चार्म्स हेरिटेज सोसायटीने मोकळ्या जागेत सांडपाणी सोडल्याने सदर सोसायटीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या संबंधित तरतुदींतर्गत महानगरपालिकेने दि.०४/०३/२०१६ रोजी नोटीस बजावली असून ७ दिवसांच्या आत सांडपाण्याचा निचरा सुरळीत करण्याबाबत सूचित केले आहे.

सद्यस्थितीत उक्त सोसायटीच्या मलकुंडाची महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून सफाई करण्यात आल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील मराठी माध्यमांच्या शाळांकडून व्यापारी दराने कराची सक्तीने वसूली करण्यात येत असल्याबाबत

(८४) * १८७४८ श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा

खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर इत्यादी महानगरपालिका क्षेत्रातील मराठी माध्यमांच्या सर्व शाळांना निवासी दराने महानगरपालिकेचे कर लागू असताना महानगरपालिका मात्र व्यापारी दराने कराची वसूली सक्तीने करून बऱ्याच शाळांना वसूलीकरिता सील लावत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त कराबाबत इतर महानगरपालिकांप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने सुध्दा निवासी दराने मराठी शाळांकडून कराची वसूली करावी याबाबत शासनानेही निर्देश दिले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने दिलेल्या निर्देशानुसार औरंगाबाद महानगरपालिकेने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

बृहन्मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातील मराठी शाळांना निवासी दराने मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते.

- नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील धर्मदाय/शासकिय अनुदानित शाळा वगळून इतर सर्व शाळांना मालमत्ता कर निवासी दराच्या दुप्पट दराने आकारण्यात येतो.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मराठी शाळांना बिगर निवासी दरापेक्षा अर्धा दराने मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते.

(२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची शासकीय सेवा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांकरिता वयोमर्यादा वाढविण्याबाबत

(८५) * १४९८९ अॅड.निरंजन डावखरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४०२२ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भातः सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची शासकीय सेवा तसेच एमपीएससीच्या परीक्षांकरिता वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांना सन २०१५ चे हिवाळी अधिवेशन कालावधीत सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, देशातील मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरयाणा, केरळ, गोवा, पश्चिम बंगाल व छत्तीसगड या राज्यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा सरासरी ४० वर्षे तर पीएसआय, एसटीआय, असिस्टंट या परिक्षांव्यतिरिक्त दुसऱ्या परिक्षांमध्ये देखील खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ३८ वर्षे इतकी असल्याचे दिनांक ८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर निवेदनाच्या अनुषंगाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) शासन सेवा प्रवेशासाठी काही राज्यांमध्ये खुल्या प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा महाराष्ट्र राज्याच्या धोरणानुसार असलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे तर काही राज्यांमध्ये कमी आहे.

(३) उपरोक्त प्राप्त निवेदनातील मागण्याची शासनस्तरावर तपासणी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील विकास आराखडाच्या कामाकरिता असलेली
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्याबाबत**

(८६) * १४६९९ श्री.विजय उर्फ भाई गिरकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील विकास आराखडा (डी.पी.प्लॅन) बनविताना झालेल्या असंख्य चुका महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे उद्भवल्या असून याबाबतचा ठराव मंजूर होऊनही आवश्यक असलेली ९ पदे रिक्त असल्याने विकास आराखडा ३१ महिने प्रलंबित असल्याचे दिनांक ९ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विकास आराखड्याच्या कामाकरिता एकूण ३३ टक्के कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून विकास आराखड्याच्या कामामध्ये सुसज्जता येऊन तो पूर्ण होण्यास विलंब होणार नाही याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पदे रिक्त असल्यामुळे विकास आराखडा प्रलंबित आहे, हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) या प्रकरणी शासनाने दिनांक २३.०४.२०१५ च्या शासन निर्णयान्वये, बृहन्मुंबई महानगरपालिकेस महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १५४(१) नुसार खालील निदेश दिलेले आहेत:-

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २५.०२.२०१५ रोजी शासन राजपत्रामध्ये प्रसिध्द केलेल्या प्रारूप विकास योजनेमधील चुकांची सखोल शहानिशा करून सगळ्या चुकांची जागेवरील परिस्थितीनुसार, गुणवत्तेनुसार, नियोजनाचे दृष्टीने व कायदेशीर बाबी तपासून त्यानुसार दुरुस्ती करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील प्रकरण तीनच्या तरतुदींचे पालन करून प्रारूप विकास योजना कलम २६ अन्वये महासभेच्या पूर्वमान्यतेने चार महिन्यांचे मुदतीमध्ये नागरिकांच्या सूचना / हरकतींसाठी पुनर्प्रसिध्द करावी.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विनंतीनुसार, शासनाने दिनांक १४.०१.२०१६ च्या आदेशान्वये, सदर प्रारूप विकास योजना पुनःप्रसिध्द करण्यासाठी दिनांक ३१.०५.२०१६ पर्यंत महानगरपालिकेस मुदत वाढवून दिली आहे.

सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेने मुंबई शहर व उपनगरातील २४ विभाग कार्यालयांत २४ नगररचनाकारांची नियुक्ती केली असून, त्यांच्यामार्फत विकास आराखडा पुनर्रचनेचे काम प्रगतीपथावर आहे.

**मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर येथे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या
 अवैध गावठी दारु विक्रीवर बंदी घालण्याबाबत**

(८७) * १७२६३ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, नागपूर तसेच पुणे शहरातील वारजे माळवाडी, धनकवडी, मांजरी या परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारुची विक्री होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त ठिकाणी होणाऱ्या अवैध गावठी दारु विक्रीला पायबंद घालण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अवैध गावठी दारु विक्रीबाबत सन २०१५ मध्ये एकूण २८६ पी.सी.आर. दाखल झाले त्यात ३३४ आरोपींना अटक करण्यात आले. तसेच ३८ सी.आर. दाखल करण्यात येऊन ६६ आरोपी अटक करण्यात आले.

नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध पोलीस स्टेशनमध्ये माहे जानेवारी, २०१६ मध्ये गावठी मोहा दारु विक्री करणारे /बाळगणारे यांच्याविरुद्ध १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गावठी दारु विक्री संबंधात २ गुन्हे दाखल असून २ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रु. ७००/- किंमतीची २ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.

सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धनकवडी भागात अवैध गावठी दारु विक्रीबाबत जानेवारी, २०१६ मध्ये १ गुन्हा दाखल असून १ आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याकडून २४०/- किंमतीची २ लिटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मांजरी भागात जानेवारी, २०१६ मध्ये अवैध गावठी दारु विक्री संदर्भात एकही गुन्हा दाखल नाही.

(२) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारु विक्रीबाबत संशयित असणाऱ्या जागांची वेळोवेळी तेथील बिट अधिकारी व अंमलदार तसेच निगराणी पथक व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत तपासणी करण्यात येते.

मुंबई, नागपूर तसेच पुणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गावठी दारु विक्री असणाऱ्या सराईत इसमाविरुद्ध मुंबई दारुबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येते. तसेच राज्य उत्पादन शुल्क व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करून माहितीची देवाणघेवाण केली जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथील मेट्रो रेल्वे प्रकल्प प्रलंबित असल्याबाबत

(८८) * १७३७० श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक १२३५८ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराकरिता मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करून बराच कालावधी उलटला तरी याबाबत पुढील कोणत्याही कार्यवाहीला सुरुवात झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे मेट्रो रेल्वेबाबतची सद्यस्थिती काय असून या वर्षी मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या मार्गिकास दिनांक २९/१०/२०१३ रोजी राज्य शासनाने मान्यता दिली असून केंद्र शासनाने दिनांक ११/०२/२०१४ रोजी तत्वतः मान्यता दिली आहे.

सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने मा.लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था तसेच अनेक नागरिकांनी दाखल केलेल्या सुचना व हरकती अनुषंगाने अभ्यास करून वनाज ते रामवाडी मार्गिकेत किंचित बदल करून दिल्ली मेट्रो महामंडळाने नोव्हेंबर, २०१५ दरावर अधारीत सादर केलेला सुधारीत सविस्तर प्रकल्प अहवाल दिनांक ०७/१२/२०१५ रोजी केंद्र शासनास मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

(२) व (३) सदर प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम चालू झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे ५ ते ६ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

मानवी अवयवांची झोनच्या मदतीने वाहतूक करण्याच्या प्रस्तावाबाबत

(८९) * १४८२६ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मानवी अवयवांची झोनच्या मदतीने वाहतूक करण्याबाबतची परवानगी मिळावी असा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री, मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री व पोलीस आयुक्त, मुंबई यांचेकडे दिल्लीतील एका कंपनीने माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात दिला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

अशा प्रकारचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री व मा.मंत्री, सार्वजनिक आरोग्य यांच्या कार्यालयाकडे आलेला नाही.

तथापि, श्री.सि.एम.अरोरा, मॅनेजिंग डायरेक्टर, साई क्राफ्ट लिमिटेड, ६८०-६८१, उद्योग विहार फेस ५, गुढगाव-१२२०१६ हरयाणा, यांचेकडून याबाबतची परवानगी मागण्याबाबतचा ई-मेल दि. ४.१.२०१६ रोजी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयास प्राप्त झाला आहे.

(२) याप्रकरणी पोलीस आयुक्त, मुंबई यांचेकडून आवश्यक ते अभिप्राय मागवून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

(३) निरंक.

**औरंगाबाद जिल्ह्यातील सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील
रॉयल बॅंगॉल टायगरचा सशंयास्पद मृत्यू झाल्याबाबत**

(९०) * १६७३८ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंदराव पाटील, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील सिध्दार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील १८ वर्षीय रॉयल बॅंगॉल टायगरचा सशंयास्पद मृत्यू झाल्याचे दिनांक २० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरील प्रकरणातील दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला हे खरे नाही.

तथापि, सिध्दार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयातील एका वाघाचा मृत्यू झाला आहे. व प्रथमदर्शनी वाघाचा मृत्यू हा वृध्दापकाळाने झाल्याचा निष्कर्ष पशुसंवर्धन विकास विभागाच्या अधिका-यांनी काढला आहे.

(२) व (३) मृत वाघाचे शव विच्छेदन पशुसंवर्धन विकास विभागाच्या अधिका-यांनी वन विभागाच्या अधिका-यांच्या समक्ष करण्यात आले आहे व मृत वाघाच्या शरीरातील अवयवाचे नमुने पशुसंवर्धन विभागाच्या रोग अन्वेषण प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

(४) सदयःस्थितीत कार्यवाहीचा प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ५१ शहरात प्रधानमंत्री आवास योजना

राबविण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत

(९१) * १७०६२ श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय

दत्त : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ५१ शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने दिनांक १ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचे स्वरूप कशाप्रकारचे असून योजना कार्यान्वित करताना किती लाभार्थी गृहीत धरण्यात आलेले आहेत,

(३) असल्यास, उक्त योजनेकरिता किती आर्थिक सहाय्य लागणे अपेक्षित आहे व ते कशाप्रकारे उपलब्ध करण्यात येणार आहेत,

(४) असल्यास, उक्त योजना प्रत्यक्षात केव्हापासून कार्यान्वित करण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. प्रकाश मेहता :** (१) सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राज्यातील ५१ शहरात राबविण्यात येणार आहे. राज्य शासनाने नागरी क्षेत्र व विशेष नियोजन प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातही ही योजना काही सुधारणांसह राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक १.१२.२०१५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
- (२) सदर योजना ४ घटकांमध्ये राबविण्यात येणार असून देशातील कोणत्याही भागात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीच्या मालकीचे पक्के घर नसेल अशा पात्र लाभार्थींच्या कुटुंबाला पक्की घरे देण्यात येणार आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लाभार्थींची पात्रता निश्चित झाल्यानंतर त्याबाबतची माहिती शहरांकडून Housing for All Plan of Action (HFAPoA) प्राप्त झाल्यावर लाभार्थ्यांची संख्या निश्चित करणे शक्य होईल.
- (३) योजनेकरिता घटक ४ घटकांतर्गत लागणारे आर्थिक सहाय्य स्थानिक स्वराज्य संस्था तसेच योजना राबविणाऱ्या यंत्रणांनी सादर केलेल्या Housing for All Plan of Action (HFAPoA) वर आधारित असेल. तसेच घटक २ संपूर्ण राज्यात राबवायचा असून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था HFAPoA तयार करून लागणारे शासनाचे आर्थिक सहाय्य सादर करून शकेल. अद्याप कोणत्याही शहराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत HFAPoA व त्या आधारावर प्रकल्प राबविण्यासाठी Annual Implementation Plan (AIP) सादर केलेला नाही. या योजनेसाठी लागणारे आर्थिक सहाय्य संपूर्णतः स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडलेल्या लाभार्थींच्या संख्येवर अवलंबून आहे. ज्या नागरी स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू आहे. त्या शहरांना ही योजना लागू नाही. राज्य शासनातर्फे या योजनेअंतर्गत घटक क्र. १, ३ व ४ मधील लाभार्थ्यांना प्रती घरकुलांसाठी रु. १ लक्ष इतके अनुदान अनुज्ञेय राहिल.
- (४) उक्त योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दिनांक ०९.१२.२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडे सादर करण्याकरिता राज्यातील सुकाणू अभिकरणाकडून प्राप्त प्रस्तावाची छाननी करून असे प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय मान्यता व संनियंत्रण समिती (SLSMC) समोर सादर करणे व मंजूर करून घेणे ही जबाबदारी राज्य अभियान संचालकावर सोपविण्यात आली आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथील फेरीवाला आणि पथारी व्यावसायिकांची
पुनर्वसन प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत**

- (९२) * १५०९३ श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे महानगरपालिकेच्या नियोजनानुसार दिनांक १ एप्रिल, २०१४ च्या फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी फेरीवाला आणि पथारी व्यावसायिक यांचे पुनर्वसनाची प्रक्रिया पालिका स्तरावर मागील एक वर्षापासून प्रलंबित असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, परिणामी शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी हॉकर्स झोन निर्मितीला चालना देण्याकरिता व गत एक वर्षापासून फेरीवाला धोरण बेजबाबदारीने राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) सदर बाब खरी नाही.

मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ९ सप्टेंबर, २०१३ रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय, नगरविकास विभाग दिनांक २१ ऑक्टोबर, २०१३ मधील तरतूदीनुसार पुणे महानगरपालिकेकडून शहरातील एकूण २७५२६ फेरीवाल्यांचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करून २०२९७ फेरीवाल्यांचे बायोमॅट्रीक सर्वेक्षण पूर्ण करून संगणकीय नोंदणीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. त्यापैकी १४५८४ फेरीवाल्यांना सदर कायद्याप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आलेले असून, उर्वरितांचे वाटप करण्यात आलेले असून, उर्वरितांची वाटप प्रक्रिया चालू आहे.

पुनर्वसनाकरिता शहरामध्ये एकूण २८८ फेरीवाला क्षेत्रे निश्चित करण्यात आलेली असून, त्या ठिकाणांवर नोंदणीकृत फेरीवाल्यांचे प्रतीक्षा यादीनुसार पुनर्वसन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियम) अधिनियम, २०१४ मधील तरतूदी नुसार नियम व योजना तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नगरपरिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत

(९३) * १६४३५ श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अमरसिंह पंडित :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नगरपरिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान लोकप्रतिनिधिंनी शासनाकडे निवेदनांद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वनविभाग, सामाजिक वनीकरण व वनविकास महामंडळातील रोजंदारी मजुरांना दिनांक १६ ऑक्टोबर, २०१२ च्या शासन निर्णयान्वये शासन सेवेत कायम करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यातील नगरपरिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना वनविभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत कायम करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा, नगरपंचायतीमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंबिवली (पश्चिम) (जि.ठाणे) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीबाबत**

(९४) * १७४२४ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली (पश्चिम) (जि.ठाणे) येथील इंदिरा गांधी चौकात वाचनालयाच्या जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे सामाजिक संघटनेने माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागातील मुख्य इमारतीच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली आहे.

राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०२/०२/२००५ च्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रयोजनाकरिता विविध विभागांची परवानगी घेण्याची कार्यवाही महानगरपालिकेमाफत करण्यात येत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरिता जागेचे संकल्पचित्र, शिल्प, आरेखन तसेच खर्चाचे प्राक्कलन व प्रकल्प मंजूरीनंतर प्रकल्प व्यवस्थापन इत्यादी बाबींकरिता महानगरपालिकेकडून वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**श्री तुळजाभवानी मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या गत
अनेक वर्षातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत**

(९५) * १६२९५ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ११८८० ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री तुळजाभवानी मंदिरातील विश्वस्त मंडळाच्या गेल्या अनेक वर्षातील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत शासनाकडून सी.आय.डी. चौकशी सुरु करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चौकशी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत देण्यात आलेल्या पत्राप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवश्यक सविस्तर माहिती तपास यंत्रणेस उपलब्ध करून देण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, तदनुसार शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

शासनाकडून सी.आय.डी. चौकशी चालू आहे.

(२) राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, उस्मानाबाद यांनी वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे उपलब्ध असलेली सर्व माहिती त्यांना पुरविण्यात आलेली आहे.

(३) सी.आय.डी. चौकशी चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**महिला पोलीसास प्रवास करित असताना लोखंडी
राॅड फेकून मारल्याच्या घटनेबाबत**

(९६) * १५७४७ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील गोंवडी मानखुर्द - कुर्ला दरम्यान प्रवास करित असताना श्रीमती.हर्षा जाधव या महिला पोलीस दिनांक २ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास कुर्ला स्थानकात पोहचत असताना अज्ञात व्यक्तीने लोखंडी राॅड फेकून मारल्याने सदर महिला पोलीस हवालदार जखमी झाल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून रॉड फेकून मारणा-या अज्ञात व्यक्तीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) दगडासारखी टणक वस्तू फेकून मारल्याने महिला पोलीस शिपाई जखमी झाल्याचे खरे आहे.

(२) उक्त प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाणे येथे गु. र. नं ब ३००१/२०१५, कलम १५२ रेल्वे कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाच्या आजुबाजुस असणा-या झोपडपट्टीमधील रहिवाशी, लोकलमधील महिला प्रवाशी यांच्याकडे चौकशी केली. तसेच, डॉगस्काँडमार्फत शोध घेतला. परंतु, आरोपीबाबत काहीएक उपयुक्त माहिती वा आरोपी मिळून न आल्याने सदरचा गुन्हा अ वर्ग फायनल करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**"भारत ऑपरेटिंग सिस्टिम सोल्युशन" (बॉस) या प्रणालीचा
वापर शासकीय कार्यालयात करण्याबाबत**

(९७) * १८१२८ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने "मेक इन इंडिया" साठी आग्रही असतानाच अस्सल भारतीय बनावटीची व मायक्रोसॉफ्ट सारख्या ऑपरेटिंग प्रणालीला तुल्यबळ ठरू शकणारी "भारत ऑपरेटिंग सिस्टिम सोल्युशन" (बॉस) या प्रणालीकडे राज्य शासनाने दुर्लक्षित केले असल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ही प्रणाली विकसित केल्यानंतर त्याचा वापर शासकीय पातळीवर केला असता तर राज्याच्या करोडो रुपयांची बचत झाली असती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रणालीचा वापर प्रत्येक शासकीय कार्यालयाने करावा याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) अशी बाब निदर्शनास आलेली नाही.

(२), (३) व (४) वर नमुद केल्यानुसार विषयाधीन बाब निदर्शनास आलेली नसली तरी या प्रणालीचा वापर शासकीय कामकाजात करण्यासंदर्भात तज्ञांकडून तपासणी करून घेण्याच्या सूचना संचालक, माहिती तंत्रज्ञान यांना देण्यात येत आहेत.

नविन पनवेल (जि.रायगड) परिसरात स्वप्नपूर्ती आणि सहारा या दोन बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांची फसवणूक केल्याबाबत

(९८) * १७२५० श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती विद्या चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक १२११९ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नविन पनवेल (जि.रायगड) परिसरात स्वप्नपूर्ती आणि सहारा या दोन बांधकाम व्यावसायिकांनी ठिकठिकाणी इमारतींचे होर्डिंगज आणि बॅनर्सद्वारे स्वस्तात घरे देण्याची जाहिरातबाजी करून हजारो ग्राहकांना लाखो रुपयांना फसविल्याप्रकरणी त्यांच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे तपासावर प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान अनेक ग्राहकांनी लेखी तक्रारी केल्यानंतरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी खांदेश्वर पोलीस गांभीर्याने चौकशी करत नसून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरच्या बांधकाम व्यावसायिकांना अद्यापही अटक झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदरील बांधकाम व्यावसायिकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) सदर प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाणे, जि.रायगड येथे स्वप्नपूर्ती होम्स प्रा.लि. या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत व सहारा होम्स प्रा.लि. याच्याविरुद्ध १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या पिडीतांची संख्या जास्त असल्याने त्यांची माहिती घेऊन कागदोपत्री पुरावा तयार करून घेत असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

(२) स्वप्नपूर्ती व सहारा या बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांची फसवणूक केल्याबाबत तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यात प्राप्त झाले होते. परंतु सदर तक्रारी अर्जातील अर्जदार यांची त्यांचे पैसे परत द्यावेत अशी प्रमुख मागणी होती. तथापि, बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांचे पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने अर्जदार यांना कायदेशीर तरतुदीबाबत माहिती देऊन रितसर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(३) हे खरे नाही.

(४) होय.

स्वप्नपूर्ती होम्स प्रा.लि. चे शरद अमृत पोझर यांचा शोध घेण्यात आला असून तो अद्याप मिळून आलेला नाही.

तसेच सहारा होम्स प्रा.लि. चे बिल्डर झकेरिया इसाक पटेल याने मा.सत्र न्यायालय, रायगड-अलिबाग येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला असून मा.न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

(५) स्वप्नपूर्ती होम्स प्रा.लि. या बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध खालीलप्रमाणे ५ गुन्हे दाखल आहेत.

१. गु.रजि.क्र.२०४/२०१५, भा.दं.वि. कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम न करण्यासंबंधी) अधि.१९६३ चे ४(१)/१३ (१) प्रमाणे.
२. गु.रजि.क्र. २०५/२०१५, भा.दं.वि. कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम न करण्यासंबंधी) अधि.१९६३ चे ४(१)/१३ (१) प्रमाणे.
३. गु.रजि.क्र.२१०/२०१५, भा.दं.वि.कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम न करण्यासंबंधी) अधि.१९६३ चे ४(१)/१३ (१) प्रमाणे.

४. गु.रजि.क्र.३६/२०१६, भा.दं.वि.कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम न करण्यासंबंधी) अधि.१९६३ चे ४(१)/१३ (१)प्रमाणे.
५. गु.रजि.क्र.३७/२०१५, भा.दं.वि.कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम न करण्यासंबंधी) अधि.१९६३ चे ४(१)/१३ (१) प्रमाणे.

असे एकूण ५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

सहारा होम्स प्रा.लि. चे बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे १ गुन्हा दाखल आहे.

- १) गु.रजि.क्र.१२७/२०१५, भा.दं.वि.कलम ४२० महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅट्सबाबत (ते बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियम न करण्यासंबंधी) अधि.१९६३ चे ४ (१)/१३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याच्या प्रस्तावित नव्या गृहनिर्माण धोरणाबाबत

(९९) * १९०५६ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.गिरीशचंद्र व्यास :

सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या प्रस्तावित नव्या गृहनिर्माण धोरणाचा अंतिम मसुदा माहे जानेवारी, २०१६ अखेरपर्यंत तयार करून तो मंजूरीसाठी मंत्रिमंडळाला सादर करण्याच्या सूचना मा.मुख्यमंत्री यांनी गृहनिर्माण विभागाला दिल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार राज्याच्या प्रस्तावित नव्या गृहनिर्माण धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे काय,

(३) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१), (२), (३) व (४) राज्याच्या प्रस्तावित प्रारूप गृहनिर्माण धोरण व कृती आराखडा २०१५ च्या मसुद्याच्या प्रती राज्याचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री व राज्य मंत्रीमंडळातील मंत्री, राज्यातील सर्व संसद सदस्य व विधानमंडळ सदस्य, तसेच प्रशासकीय विभागांना सूचना/शिफारशीकरिता पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सदर मसुद्यासंबंधी प्राप्त सूचना/शिफारशी विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांना धमक्या देणाऱ्या आरोपींना पकडण्याबाबत

(१००) * १४६७१ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ज्येष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांना आतापर्यंत १३ वेळा गंभीर स्वरूपाच्या धमक्या आल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या धमक्याबाबत पारनेर (जि.अहमदनगर) पोलीस स्थानकात तक्रार वेळोवेळी दाखल करून आतापर्यंत केवळ दोघा आरोपींना पकडण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून धमकी देणाऱ्या सर्व आरोपींना पकडण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आतापर्यंत १५ वेळेस धमक्या आल्या आहेत.

(२) हे खरे आहे.

(३) सदर धमक्याबाबत दोन अटक आरोपींपैकी एक आरोपी यांचेविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०३/२०१४ भा.द.वि. कलम ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दुसरा अटक आरोपी हा मानसिक रोगी असल्याने सदरचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. उर्वरित धमकी प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचेकडे चालू आहे.

(४) विलंब झालेला नाही.

शासनाच्या फोर्स वन या संरक्षण विभागाच्या जमिनीवर
एक भूमाफिया अनधिकृत घरे बांधत असल्याबाबत

(१०१) * १७९७८ श्री.आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.हेमंत टकले :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाच्या फोर्स वन या संरक्षण विभागाच्या जमिनीवर एक भूमाफिया अनधिकृत घरे बांधून तसेच महानगरपालिकेच्या जलवाहिनीस अनधिकृत जलजोडणी करून पाणी विकत असल्याने यासंदर्भातील एक निवेदन मा.मुख्यमंत्री यांना दिनांक १८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास श्रमिक मुक्त संघ या संघटनेने दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून संबंधित भूमाफियावर पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यासोबतच अनधिकृत घरे बांधल्याबाबत एमपीडीए खाली गुन्हा दाखल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) फोर्स वन या संरक्षण विभागाच्या जमिनीवर एक भूमाफिया अनधिकृत घरे बांधून तसेच महानगरपालिकेच्या जलवाहिनीस अनधिकृत जलजोडणी करून पाणी विकत असल्याबाबतचे श्रमिक मुक्ती संघ यांचे दिनांक १८.०१.२०१६ रोजीचे पत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे.

(२) आरे विभागातील फोर्स वनच्या हद्दीत येत असलेल्या आदिवासी पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेमार्फत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु फोर्स वन यांनी सदर ठिकाणच्या आदिवासी पाड्यांना जलजोडण्या कार्यान्वित करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी चोरीचा प्रश्न उद्भवत नाही.

आरे प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याकरिता आरे प्रशासनाने मागणी केल्यास महापालिकेमार्फत आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरविण्यात येते.

परंतु, फोर्स वन या संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याकरिता आरे प्रशासनामार्फत मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पुरविण्याबाबत महानगरपालिकेकडे मागणी करण्यात आलेली नाही.

सदर जागेवर अनधिकृत घरे बांधल्याबाबत एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रस्ताव गृह विभागास प्राप्त झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मिरा-भाईदर (जि.ठाणे) शहराची पाणी टंचाई दूर करणारी

सुर्या धरण पाणी योजना कार्यान्वित करणेबाबत

(१०२) * १८०७३ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ

भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईदर (जि.ठाणे) शहराची पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्याच्या सुर्या धरण पाणी योजना सहा वर्षानंतरही विविध विभागाच्या परवानग्या मिळविण्याच्या प्राथमिक अवस्थेतच असल्याने ही योजना प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर योजना कार्यान्वित व्हावी यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) व (३) सुर्या धरणातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास तसेच मिरा-भाईदर शहरास मंजूर केलेल्या एकूण ४०३ दशलक्ष लिटर प्रतिदिन या पाणीसाठ्यावर आधारित सुधारित सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्याच्या प्रकल्पास प्राधिकरणाने दिनांक २७.०६.२०१४ रोजी मान्यता दिली आहे.

या योजनेचे काम सुरु करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ च्या बाजूने जलवाहिनी टाकण्याकरिता भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, तानसा, वैतरणा या नद्या तसेच वसई खाडी येथे जमिनीखालुन लागणाऱ्या बोगद्याकरिता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेन्ट अथॉरिटीची परवानगी घेण्यात आली आहे.

वन खात्याच्या परवानगीसाठी योजनेतील उदंचल केंद्र, जलप्रक्रिया केंद्र व इतर सुविधा उभारण्यासाठी सुर्यानगर येथे २५.४४ हे. वनजमीनीची आवश्यकता आहे.

तसेच जलसंपदा विभागाच्या कोकण विभाग पाटबंधारे विभाग महामंडळ यांच्या ताब्यातील ही जमीन सदर योजनेस उपलब्ध करण्याचे निश्चित करण्यात आली असून त्यानुसार वन खात्याच्या परवानगीसाठी एकत्रित ६४.४६ हे. जमिनीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

कोकण पाटबंधारे विभाग महामंडळाकडून उपरोक्त २५.४४ हे. वन जमीन प्राधिकरणास देण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास निविदा प्रक्रियेचे हाती घेणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास शक्य होणार आहे.

मौजे मुनावळे (ता.जावळी, जि.सातारा) येथील वन विभागाचे कर्मचाऱ्याच्या मुलांनी महिलेला मारहाण केल्याच्या प्रकरणाबाबत

(१०३) * १६५२९ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे मुनावळे (ता.जावळी, जि.सातारा) येथील वन विभागाचे कर्मचारी श्री.बळीराम कुंडलिक भोसले, वनपाल यांच्या दोन मुलांनी सळईच्या सहाय्याने श्रीमती संगीता भरत भोसले या महिलेस बेदम मारहाण केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून माहे जानेवारी, २०१६ अखेरपर्यंत अटक केलेल्या गुन्हेगारांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रकरणी नमूद महिलेस फुकनीने व लाथाबुक्यानी मारहाण केल्याबाबत मेढा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.७/२०१६ भा.दं.वि. कलम ३२६, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

(२) दाखल गुन्ह्याच्या तपासात ३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस व न्यायालयीन कोठडी देण्यात आली. सदयःस्थितीत आरोपी जामीनावर मुक्त असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) विलंब झालेला नाही.

जुने धुळे परिसरातील सांडपाण्याची समस्या सोडविण्याबाबत

(१०४) * १७१७८ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे जिल्ह्यातील जुने धुळे परिसरात सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सांडपाण्याची समस्या सोडविण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) जुने धुळे परिसरात सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याबाबत स्थानिक वृत्तपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. तथापि, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची कोणतीही बाब निदर्शनास आली नाही.

(२) व (३) धुळे शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करणेचे अनुषंगाने भुयारी गटार प्रकल्प केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत राबविण्याचे धुळे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

जावळी (जि.सातारा) तालुक्यातील केळघर बस स्थानकानजीक अवैधपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मेढा पोलिसांनी टाकलेल्या छाप्याबाबत

(१०५) * १८६७८ श्री.आनंदराव पाटील, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जावळी (जि.सातारा) तालुक्यातील केळघर बस स्थानकानजीक अवैधपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छाप्या टाकून १२ जणांना अटक केली, त्यावेळी रोख रक्कमेसह सुमारे २ लाख ९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रश्नात नमुद छाप्या दिनांक १ सप्टेंबर, २०१५ रोजी टाकण्यात आला असून त्यामध्ये रु. २,०९,०९०/- चा ऐवज व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

(२) होय.

सदर प्रकरणी चौकशी करून मेढा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २६/२०१५ मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दि.०२/०९/२०१५ रोजी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध दि. २३/०९/२०१५ रोजी मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून मा.न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी ३००/- रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**मुंबई शहर आणि उपनगरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविणा-या
विकासकांनी म्हाडाची सुमारे ३४ कोटी रुपयांची रक्कम थकविल्याबाबत**

(१०६) * १६५७२ श्री.जगन्नाथ शिंदे : तारांकित प्रश्न क्रमांक १२५०४ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर व उपनगरात झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणा-या विकासकांना झोपडपट्टीतील नागरिकांच्या पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे असलेल्या ५६ संक्रमण शिबिरातील घरे भाडेतत्वावर देण्यात येतात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई शहर व उपनगरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविणाऱ्या सुमारे ३५ विकासकांनी ३ हजार ४०० घरे म्हाडाकडून भाडेतत्वावर घेतली असून त्या पोटी विकासकांकडून सुमारे ३४ कोटी रुपयांची रक्कम म्हाडाला देणे बंधनकारक असतानाही सदरहू विकासकांनी मागील अनेक वर्षांपासून भाडेतत्वावर घेतलेल्या घरांची रक्कम म्हाडाकडे भरलेली नाही, सदरहू थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत असून म्हाडाकडून सदरहू विकासकांविरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने रुपये ७४ कोटी थकविणारे विकासक मुक्त फिरत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरातील पर्यायी व्यवस्था म्हणून विकासकांनी भाडेतत्वावर घेतलेल्या घरांच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम विनाविलंब विकासकांकडून वसूल करण्याच्या दृष्टीने शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाद्वारे त्यांच्या अखत्यारीतील संक्रमण गाळे हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या धोरणानुसार बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ मधील विनियम ३३(५), ३३(७), ३३(९), व ३३(१०) अंतर्गत प्रकल्प राबविण्याच्या पात्र विकासकांना भाडे तत्वावर देण्यात येतात.

(२) विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ३३(१०) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणाऱ्या ०७ विकासकांना वितरित केलेल्या ६३८ गाळ्यांपैकी विकासकांच्या ताब्यात असणाऱ्या ५७९ गाळ्यांपैकी भाडे व त्यावरील व्याजापोटी माहे फेब्रुवारी २०१६ अखेर रु.३७.१६ कोटी इतकी रक्कम थकीत आहे.

या विकासकांबरोबरच विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ३३(७) व ३३(९) अंतर्गत प्रकल्प राबविणाऱ्या इतर अशा एकूण ३५ विकासकांकडून एकूण ३४४४ गाळ्यांपोटी माहे फेब्रुवारी, २०१६ अखेर रु ८०.५९ कोटी थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे.

विकासकांना वितरित करण्यात आलेल्या संक्रमण गाळ्याकरीता थकीत भाडे अदा करण्यास्तव म्हाड अधिनियमातील तरतुदीनुसार नोटीस पाठविण्याची कार्यवाही करण्यात येते. तसेच २० विकासकांनी म्हाड अधिनियम, १९७६ मधील तरतुदीनुसार जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करणेबाबत व निष्कासन करून गाळे ताब्यात घेणेबाबत नोटीस देण्यात आली आहे.

(३) प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग यांनी दि. २०.०२.२०१६ रोजी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचा आढावा घेऊन वसुलीची वॉर्डनिहाय जबाबदारी देऊन व वसुलीचा कालबद्ध कार्यक्रम आखून वसुली करण्याच्या सुचना केल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना घरे देताना २५ वर्षे सेवेची अट काढून टाकण्याच्या मागणीबाबत

(१०७) * १६८७५ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.हरिसिंग राठोड, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना घरे देताना २५ वर्षे सेवेची अट काढून शासन अध्यादेश काढावा अशी मागणी सफाई कामगार यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सफाई कामगारांच्या उक्त मागणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतर्गत सफाई कामगारांना मोफत सदनिका देताना २५ वर्षे सेवेची अट शिथिल करण्याबाबतची मागणी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनांच्या अनुषंगाने दिनांक २२.१०.२००८ नंतर सेवेत असताना वैद्यकीय कारणास्तव असमर्थ ठरवून रुग्णता सेवानिवृत्त केलेल्या सफाई कामगाराचा पात्र वारस सेवेत असेल व सेवानिवृत्तीच्या वेळी त्याची पात्र सेवा २५ वर्षे होत नसेल तर रुग्णता सेवानिवृत्त केलेल्या सफाई कामगाराने केलेल्या पात्र सेवेचा कालावधी या योजनेतर्गत लाभ देण्यासाठी २५ वर्षांची पात्रता ठरविण्याकरिता विचारात घेण्याचा निर्णय दिनांक २१.११.२०१५ रोजी घेण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) तालुक्यातील
पोलीस वसाहतीची दुरवस्था झाल्याबाबत**

(१०८) * १७१८५ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) तालुक्यातील दत्तापूर, तळेगाव, दशासर, मंगरूळ दस्तगीर या तीन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या सुमारे शंभर वर्षे जुन्या असलेल्या या पोलीस वसाहतीतील निवासस्थानांची दुरवस्था झाली असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दत्तापूर पोलीस ठाण्याची इमारत जुनी असून ती अपूरी पडत असल्याने ती अद्ययावत होणे गरजेचे आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दत्तापुर, तळेगाव-दशासर, मंगरूळ दस्तगीर (ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती) या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असलेली निवासस्थाने जुनी असल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे, हे खरे आहे.

(२) धामणगाव रेल्वे (जि.अमरावती) तालुक्यातील दत्तापुर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक व नकाशे तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या राज्यसेवा पूर्व परिक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांसाठी आसनक्षमता वाढविण्याबाबत

(१०९) * १७१०२ डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या राज्यसेवा पूर्व परिक्षेसाठी फक्त एक हजार आठशे उमेदवारांची आसनक्षमता निश्चित केली असल्यामुळे इतर उमेदवार नाराज असल्याचे दिनांक २७ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून परिक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी आसनक्षमता वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) राज्यसेवा पूर्व परिक्षा, २०१६ करिता दिनांक २३.१२.२०१५ रोजी जाहिरात प्रसिध्द करून दिनांक १२.१.२०१६ पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापि, पुणे जिल्हा केंद्राकरीता ३५,००० आसनक्षमतेऐवजी १८०० इतकी क्षमता संगणकीय चुकीमुळे निश्चित झाल्याचे दिनांक २६.१२.२०१५ रोजी निदर्शनास आले असून पुणे जिल्हा केंद्रावर एकूण ४०,७६२ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील कुर्ला स्टेशन (प) ते विद्याविहार स्टेशन (प) यांना
जोडणा-या रस्त्याची जागा महानगरपालिकेच्या ताब्यात
आली नसतानाही रस्त्याचे कंत्राट मंजूर केल्याबाबत

(११०) * १७३३१ श्री.सुभाष झांबड, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी

रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कुर्ला स्टेशन (पश्चिम) व विद्याविहार (पश्चिम) स्टेशन या परिसरांना जोडणारा रस्ता रामदेव पीर मंदिर रोड नावाने ओळखला जात असून विकास आराखड्यात नियोजित असलेला हा आधी कच्चा रस्ता होता, १.५ कि.मी अंतराच्या या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुपये १२८ कोटींचे काम आरपीएस इन्फ्रा या कंत्राटदाराला दिले, या रस्त्याची जागा एस.टी महामंडळाची असून जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आली नसतानाही स्थायी समितीने सन २०१० मध्ये कंत्राटदाराने कळविलेल्या अंदाजित रक्कमेवर हे कंत्राट मंजूर करण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) कुर्ला स्टेशन (पश्चिम) व विद्याविहार (पश्चिम) स्टेशन या परिसरांना जोडणारा रस्ता रामदेव पीर मंदिर रस्ता हा विकास नियोजन आराखड्यात १८.३० मी. रुंदीचा प्रस्तावित रस्ता आहे.

हा रस्ता १.५ कि.मी. लांबीचा असून सदर रस्ता हा विद्याविहार स्टेशन व सांताक्रुझ चेंबुर लिंक रोडला जोडणारा रस्ता आहे.

सदर रस्त्याच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंजूरीनंतर कार्यादेश देण्यात आले.

सदर रस्त्याचे काम सुरु असताना कोहिनूर सिटी व एच.डी.आय.एल. यांच्या जागेचे पीछेहाटीचे क्षेत्र हस्तांतरित करून काम सुरु करण्यात आले व त्याचवेळेस एम.एस.आर.टी.सी. च्या जागेच्या पीछेहाटीच्या क्षेत्रफळासाठी महापालिकेमार्फत पत्रव्यवहार करण्यात येऊन एम.एस.आर.टी.सी. यांच्या भूखंडाचा १८.३० मी. रस्ता बांधकामामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राचा आगाऊ ताबा घेऊन सदर रस्ता बांधण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**आदिवासी समाजातील श्री.सदगुरु कृपा गांवदेवी प्रासादिक
भजनी मंडळ, अंबरनाथ यांना सार्वजनिक हिताचे
कार्यक्रम राबविण्यासाठी मैदानाचा ताबा देण्याबाबत**

(१११) * १८२४१ श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खुंटवली, भवानी चौक (ता.अंबरनाथ, जि.ठाणे) येथे असलेल्या मोकळ्या मैदानावर गत २० वर्षांपासून आदिवासी समाजातील स्थानिक रहिवाशी श्री.सदगुरु कृपा गांवदेवी प्रासादिक भजनी मंडळ, अंबरनाथ यांचेमार्फत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक हिताचे कार्यक्रम राबविले जात आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मैदानाचा ताबा हा आदिवासी समाजातील श्री सदगुरु कृपा गांवदेवी प्रासादिक भजनी मंडळ, अंबरनाथ यांच्याकडे देण्याबाबतची मागणी मा.मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, ठाणे व नगरपरिषद, अंबरनाथ यांच्याकडे अनेक लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) व (३) या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, ठाणे यांना प्राप्त झाले आहे व सदर प्रकरणाची विधीग्राह्यता जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या स्तरावर तपासण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विधान भवन :
मुंबई.**

**उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद**

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.